

मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह

मा महासभा दि. २०/०३/२०१३

आज बुधवार दि. २०/०३/२०१३ रोजी मिरा भाईदर महानगरपालिकेची मा. महासभा सकाळी ११.०० वाजता सभा सुचना क्र. ७ दि. ११/०३/२०१३ रोजीच्या विषयपत्रिकेवर विचार विनिमय करणेकरिता महापालिका सभागृह, ३ रा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे मा. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली भरली असता खालीलप्रमाणे सदस्य हजर होते.

उपस्थित सदस्य

१)	कॅटलीन एन्थोनी परेरा	महापौर
२)	सय्यद नुरजहाँ नझर हुसेन	उपमहापौर
३)	भोईर राजू यशवंत	सभापती, स्थायी समिती
४)	पाटील धुवकिशोर मन्साराम	सभागृह नेता
५)	मेहता नरेंद्र लालचंद	विरोधी पक्षनेता
६)	सँन्द्धा जेफ्री रॉड्रीक्स	सदस्या
७)	अशोक सुर्यदेव तिवारी	सदस्य
८)	असेन्ला मॅडोन्सा परेरा	सदस्या
९)	ॲड. रवि व्यास	सदस्य
१०)	कोठारी सुमन रमेश	सदस्या
११)	कांगणे यशवंत ठकाजी	सदस्य
१२)	मयेकर सरस्वती रजनीकांत	सदस्या
१३)	सिंग मदन उदितनारायण	सदस्य
१४)	म्हात्रे कल्पना महेश	सदस्या
१५)	पिसाळ मनिषा नामदेव	सदस्या
१६)	पांडे हंसूकुमार कमलकुमार	सदस्य
१७)	निलम हरिश्चंद्र ढवण	गटनेता, शिवसेना
१८)	जाधव मोहन महादेव	सदस्य
१९)	पाटील सुनिता कैलास	सदस्या
२०)	वेतोसकर राजेश शंकर	सदस्य
२१)	अरविंद दत्ताराम ठाकुर	गटनेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
२२)	प्रभात प्रकाश पाटील	सदस्या
२३)	प्रेमनाथ गजानन पाटील	सदस्य
२४)	शर्मा सुनिला सत्येंद्र	सदस्या
२५)	मेहता डिप्पल विनोद	सदस्या
२६)	संध्या प्रफुल्ल पाटील	सदस्या
२७)	पाटील वंदना विकास	सदस्या
२८)	आमगावकर हरिश्चंद्र रामचंद्र	सदस्य
२९)	केळुसकर प्रशांत नारायण	सदस्य
३०)	भानुशाली वर्षा गिरीधर	सदस्या
३१)	पाटील वंदना मंगेश	सदस्या
३२)	मुन्ना सिंग	गटनेता, अपक्ष
३३)	रावल भगवती जयशंकर	सदस्या
३४)	शाह राकेश रतिशचंद्र	सदस्य
३५)	शरद केशव पाटील	गटनेता, भारतीय जनता पार्टी
३६)	जैन गिता भरत	सदस्या
३७)	जैन रमेश धरमचंद	सदस्य
३८)	शुभांगी महिन कोटियन	सदस्या
३९)	डॉ. राजेंद्र जैन	सदस्य
४०)	बाबरा डॉनल्ड रॉड्रीक्स	सदस्या

‘मा. महासभा दि. २०/०३/२०१३

४१)	मेन्डोंसा स्टिवन जॉन	सदस्य
४२)	प्रतिभा प्रकाश तांगडे-पाटील	सदस्या
४३)	रॉड्सीक्स मॉरस जोसेफ	सदस्य
४४)	ग्रिटा स्टिफन फॅरो	सभापती, महिला व बालकल्याण समिती
४५)	डॉ. आसिफ गुलाब शेख	सदस्य
४६)	जयमाला किशोर पाटील	सदस्या
४७)	संदिप मोहन पाटील	सदस्य
४८)	गोविंद हेलन जॉर्जी	सदस्या
४९)	डिमेलो बर्नड अल्बर्ट	गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
५०)	बगाजी शर्मिला विन्सन	सदस्या
५१)	लियाकत ग. शेख	सदस्य
५२)	परमार अनिता भरत	सदस्या
५३)	पाटील प्रणाली संदिप	सदस्या
५४)	रकवी सुहास माधवराव	सदस्य
५५)	झिनत रऊफ कुरेशी	उप-सभापती, महिला व बालकल्याण समिती
५६)	खण्डेलवाल सुरेश	सदस्य
५७)	पाटील नरेश तुकाराम	सदस्य
५८)	शेख शबनम लियाकत	सदस्या
५९)	सुजाता रविकांत शिंदे	सदस्या
६०)	मोहम्मद फरिद सिद्दीक कुरेशी	सदस्य
६१)	पुजारी कांचना शेखर	सदस्या
६२)	काझी रशीदा जमील	सदस्या
६३)	इनामदार जुबेर	गटनेता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६४)	शेख अशरफ मोहम्मद इब्राहिम	सदस्य
६५)	म्हात्रे सुर्यकांत खंडोजी	सदस्य
६६)	डिसा मर्लिन मर्विन	सदस्या
६७)	जैन सिमा महेंद्र	सदस्या
६८)	कासोदरिया अश्विन श्यामजी	सदस्य
६९)	डॉ. नयना मनोज वसानी	सदस्या
७०)	जैन दिनेश तेजराज	सदस्य
७१)	भट्ट दिप्ति शेखर	सदस्या
७२)	दळवी प्रशांत ज्ञानदेव	सदस्य
७३)	विराणी रेखा अनिल	सदस्या
७४)	सामंत प्रमोद जयराम	सदस्य
७५)	अनिता जयवंत पाटील	सदस्या
७६)	म्हात्रे परशुराम पद्माकर	सदस्य
७७)	भोईर भावना राजू	सदस्या
७८)	वेचर गिल्बर्ट मेन्डोंसा	सदस्य
७९)	भावसार शिल्पा कमलेश	सदस्या
८०)	वंदना रामदास चक्रे	सदस्या
८१)	गावंड मंदाकिनी आत्माराम	सदस्या
८२)	प्रभाकर पद्माकर म्हात्रे	सदस्य
८३)	मीरादेवी रामलाल यादव	सदस्या
८४)	अनिल बाबुराव भोसले	सदस्य
८५)	रविंद्र भिमदेव माळी	सदस्य
८६)	दक्षता राजेंद्र ठाकूर	सदस्या
गैरहजर सदस्य –		
१)	पाटील रोहिदास शंकर	सदस्य
२)	जयंतीलाल गुरुनाथ पाटील	सदस्य
३)	प्रविण मोरेश्वर पाटील	सदस्य
४)	मेघना दिपक रावल	सदस्या
५)	अरोरा दिपिका पंकज	सदस्या

परिषद सदस्य, श्री. मुझप्रकाश हुसैन यांच्या शुभहस्ते व मा. महापौर सौ. कॅटलीन परेरा, मा. उपमहापौर श्रीम. सत्यद नुरजहाँ नज्जर हुसैन यांच्या उपस्थितीमध्ये जाहिर सत्कार करण्यात येत आहे. तरी दोन्ही सन्मा. सदस्या यांनी कृपया मंचावर यायचे आहे.

(सन्मा. सदस्या श्रीम. ग्रिटा स्टीफन फॅरो व सन्मा. सदस्या सौ. प्रभात प्रकाश पाटील यांना मा. आमदार श्री. गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.)

नगरसचिव :-

मा. उपमहापौर यांच्यामार्फत सत्कार करण्यात येत आहे. (मा. उपमहापौर श्रीम. सत्यद नुरजहाँ नजर हुसैन यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मा. सदस्या ग्रिटा फॅरो व सन्मा. सदस्या सौ. प्रभात पाटील यांचा सत्कार करण्यात आला.)

ग्रिटा फॅरो :-

व्यासपिठावरील माझे बंधु आमदार श्री. गिल्बर्ट मेंडोंसाजी, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या मा. महापौर श्रीम. कॅटलीन परेराजी, मा. उपमहापौर श्री. सत्यद नुरजहाँ नजर हुसैन जी, मा. आयुक्त साहेब, सभागृहात उपस्थित असलेले सर्व सन्मा. नगरसेविका व नगरसेवक संपूर्ण अधिकारी वर्ग, पत्रकार बंधु-भगिनी, व उपस्थित असलेले नागरीक बंधु. आज हा माझा सभागृहामध्ये सत्कार होत आहे, याचे संपूर्ण श्रेय मी माझे बंधु प्रथम मा. आमदार श्री. गिल्बर्ट मेंडोंसाजी यांना देत आहे. आत्ता मला सांगण्यासारखे काही राहीले नाही. माझी पुर्ण हीस्टरी वाचली गेली. परंतु मी दोन शब्द सांगत आहे. जेव्हा १९९९ मध्ये महिला अरक्षण वॉर्ड झाला त्यावेळेला माझे बंधु नागरीकांबरोबर चर्चा करू लागले. ते बोलले की, आत्ता कोणाला तिकीट द्यायचे. त्यावेळेला माझे नाव समोर ठेवण्यात आले. माझ्या बंधुने माझ्या मिस्टरांशी चर्चा करून मला निवडणुकीत उत्तरविले आणि त्यावेळेला माझ्यासाठी एक दालन उघडून दिले आणि खरोखर ज्या नागरीकांनी माझे नाव समोर ठेवले त्या लोकांनी मला भरगच्य तातांनी निवडून दिले. त्यावेळेला माझ्यासमोर माझ्या ज्या भगिनी उभ्या होत्या त्यांचे डिपॉऱ्झीट सुध्दा जप्त झाले आणि खरोखर त्यावेळेला मी असा विचार केला, ज्या नागरीकांनी माझ्या बंधुना माझे नाव समोर ठेवले की, तुमच्या ज्या सिस्टर आहेत त्यांना तिकीट द्या. त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला होता, तो आत्ता पूर्ण करायला पाहिजे होता. म्हणून मी एक निश्चय केला की, इलेक्शन दिवसापूरता फक्त पक्ष आणि इतर दिवशी माणूसकी हा माझा पक्ष असणार आणि त्या तिरीरीने मी माझ्या बंधुंच्या सहकार्याने कामास लागले. मी माझ्या वॉर्डमध्ये लोकांपर्यंत पोहोचले. अधिक लोक माझ्या जवळीक आले मला मतदान न करणारे होते तेसुध्दा मी काम करत असताना माझ्या जवळ आले आणि त्यामधून मला लोकांचे प्रेम मिळाले त्यामुळे मी नेहमी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मला त्या लोकांनी सलग पाच वेळा निवडून दिले. हे त्यांच्यावरचे माझे प्रेम आणि मीसुध्दा त्यांची कामे वेळोवेळी करून दिली परंतु हे काम करत असताना मी विसरु शकत नाही मला प्रशासन मुख्याधिकारीपासुन कमिशनर, अधिकारी वर्ग, यांनी संपूर्ण सहकार्य केले त्यामुळे आणि माझ्या वॉर्डचे संपूर्ण काम पूर्ण करू शकले मी सर्व महिलांना एकच सांगेन की, आपली ताकद ओळखून आपण पुढे-पुढे ध्यास घेतला पाहिजे आणि ८ मार्च हा जागतिक महिला दिन न समजून रोजच आपला महिला दिन आहे आणि आपण एक नविन-नविन विक्रम करायला ठरवले पाहिजे. हाच माझा सर्व महिलांना संदेश. मला दोन शब्द बोलण्याची, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.

प्रभात पाटील :-

आजच्या दोन महिलांच्या सत्कार समारंभानिमित इथे उपस्थित असलेले या शहराचे मा. आमदार श्री. गिल्बर्टजी मेंडोंसा, या शहराच्या मा. महापौर श्रीम. कॅटलीन परेरा मॅडम, मा. उपमहापौर श्रीम. सत्यद नुरजहाँ नजर हुसैनजी, डायसवरील उपस्थित सर्व अधिकारी, माझे सर्व नगरसेवक सहकारी मित्र-मैत्रिणी, पत्रकार बंधु आणि या शहराचे समस्त नागरीक, सर्वांना माझा नमस्कार आज ज्यांचे बोट धरून राजकारणाची कास पकडली, मी. मा. आमदारांना संबोधून ही गोष्ट बोलते, कारण १९९९ मध्ये जेव्हा समोर प्रपोजल आले, तेव्हा राजकारण काय किंवा निवडणुका काय हे माहिती नव्हते. तेव्हा त्यांचा एक भक्तम हात पाठीवर होता की, मी तुमच्या पाठीमागे आहे, तुम्ही लढा. असा ज्यांनी विश्वास दिला, त्यांच्याच हस्ते आजचा सत्कार होतो आहे, हे मी म्हणेन की, माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे फलीत आहे की, ते आज इथे उपस्थित आहेत. त्याचे कारण एवढेच आहे की, १९९७ ला जेव्हा मी त्यांच्याकडे जनरल प्रभागातून निवडणुकीसाठी तिकीट मागितले आणि त्यावेळेला नेमके काँग्रेस विभाजन झाले होते. काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि मला असे वाटते की, मा. आमदार साहेब त्यावेळेला माझ्या तिकीटावर खुप अडले होते की, तिथे काँग्रेसला तिकीट द्या, म्हणजे श्रीम. प्रभात पाटील यांना द्या आणि तिथे काही तरी बिघडले. काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि दोन पॅनलमध्ये निवडणुका लढल्या. तरीसुध्दा ते स्वतः साशंक होते की, मॅडम लक्ष्मात ठेवा, तिथे श्री. जयंत पाटील लढत आहेत आणि मला तुमच्यासारख्या लोकांना राजकारणातून बाद करायचे नाही तुम्ही दुसरी कडून तिकीट मागा मी देतो पण मी म्हटले, मला तिथेच लढायचे आहे आणि त्या एवढ्या घालमेलीच्या दिवसामध्ये किंवा एक जबरदस्त आळ्हान समोर असताना ते माझ्या पाठीशी पूर्णपणे खंबीरित्या उभे राहिले आणि तिथून एक आत्मविश्वास निर्माण झाला की, आपल्यापुढे कोण पुरुष आहे किंवा किती ताकदवान आहे. परंतु महिला लढली

तर ती जिंकु शकते, हा विश्वास मला १७ मध्ये मिळाला आणि त्यावेळेला सुध्दा ते माझ्या बरोबर होते. पुढे कर्म धर्म संयोगाने दोन कॉम्प्रेस झाल्या. जरी ते बरोबर नसले किंवा मी त्यांच्याबरोबर नसले परंतु, संबंध तसेच ठेवले याचे कारण आहे की, मा. आमदार साहेब आणि माझा भाऊ पक्के मित्र आहेत हे त्यांनी कधीच सांगितले नाही पण मी आज तुम्हाला सांगते त्यांची ती मैत्री आजही कायम आहे म्हणून कदाचित त्यांचे नेहमीच माझ्याकडे लक्ष राहिले. आजच्या कार्यक्रमाला माझ्या पक्षाचे मा. आमदार आले नाहीत. त्यांना काहीतरी पक्षाचा व्हीप आला आहे. त्याच्यामुळे ते उपस्थित नाहीत. परंतु, या सर्व लोकांनी, श्री गिल्बर्ट मेंडोंसा असो किंवा श्री. मुझफकर हुसैन असो, एका स्त्रिच्या मागे उभे राहून त्यांना खंबीर करण्यामध्ये त्यांनी जी भुमिका बजावली, त्याला तोड नाही. मी तर असे म्हणेन की, त्यांतरसुध्दा मी ओपनमधुन लढले. एका पुरुषासमोर लढले. निवडुन आले आपली शक्ती आहे मी एवढाच संदेश देईन की, आपल्याकडे ती ताकद आहे. आपल्यामध्ये शक्ती आहे ती आपण ओळखली पाहिजे. आपल्या शक्तीला आपण खतपाणी घातले पाहिजे आणि पुरुष वर्गाकडुनसुध्दा मी अपेक्षा करेन की, त्यांनी स्त्री वर्गाचा बहुमान, सन्मान केला पाहिजे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे या निमित्ताने मला या महापालिकेमध्ये किंवा समाजकारणामध्ये पंचवीस वर्षे पुर्ण करण्याची, लोकांची सेवा करण्याची जी संधी मिळाली ते मी माझ्या आयुष्यातील फलीत समजते कारण जन्माला येऊन किडामुंगीसारखे सगळेच मरतात पण समाजासाठी काहीतरी करून मरणे हे माझ्यासाठी किंवा सर्वासाठीच भुषण ठरेल आपण समाजाच्या काही उपयोगी पडलो तर ते नक्कीच आपल्या जीवनाचे सार असेल, आपल्या जीवनाचे फलीत असेल असे मी मानते आणि ह्या निमित्ताने पी माझ्या मतदारांचे सुध्दा आभार मानते, ज्यांनी एकाच वॉर्डमधुन मी माझा वॉर्डही कधी बदलला नाही, एकाच वॉर्डमधुन सलग पाच वेळा मला निवडुन दिले त्यांनी कधीही माझा तिरस्कार केला नाही किंवा माझ्याविषयी त्यांनी नावड निर्माण केली नाही की, किती वेळा या बाईला निवडुन द्यायचे कारण त्यांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला. आजच्या ह्या सत्कारातून मी त्यांचे देखील आभार मानते, त्यांचेदेखील मी धन्यवाद अदा करते आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्या पक्षाचे देखील मी आभार मानते. त्याचप्रमाणे मला आणखीन आभार मानायला पाहिजे. नगरपालिका असल्यापासून ते महानगरपालिका असल्यापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे, मी फक्त नगरसेवक करत नसताना ती सेवापण करत आहे, शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत आहे. जेव्हा जेव्हा मी इथे येऊन काम करू शकले नाही अशा वेळी जर मी कोणत्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांनी माझे काम थांबवले नाही की, मॅडम आल्या नाहीत. तुम्ही यायला पाहिजे किंवा तुम्ही बसून काम केले पाहिजे असा मला माझ्या २१-२२ वर्षांतील असा कोणताही अनुभव नाही तर त्यांनी तातडीने माझी कामे केली आहेत आणि म्हणून त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देखील मी खुप-खुप धन्यवाद मानते आणि माझा जो सन्मान आयोजित केला त्याबद्दल पालिका प्रशासनाचे आणि खास करून मा. महापौरांचे मी आभार मानते की, त्यांनी हा कार्यक्रम, महिला असल्यामुळे त्यांच्या मनात तेवढी सहिष्णुता नक्कीच आहे, तर त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला याचा मला अभिमान आहे पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद।

गिल्बर्ट मेंडोंसा (मा. आमदार) :-

व्यासपीठावर बसलेले या शहराचे मा. महापौर श्रीम. कॅटलीन परेरा, मा. उपमहापौर श्रीम. सय्यद नुरजहाँ नजर हुसैन, मा. आयुक्त साहेब, व्यासपिठावर बसलेले सर्व अधिकारी वर्ग, मा. विरोधी पक्षनेता, मा. सभागृह नेता, इथे उपस्थित असलेले सर्व सन्मा. नगरसेवक-नगरसेविका, महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी आज माझ्या हातून जो सत्कार झाला त्याबद्दल मी फार आनंदी आहे. मी एवढेच सांगेन की, माझ्या या दोन बहीणींनी सलग पाच वेळा निवडुन येऊन ज्या लोकांची विकासाची कामे केली मी आपल्याला सर्वानासुध्दा सांगतो की, आपणही अशीच विकासाची कामे करा आणि आपला सुध्दा इथे सत्कार झाला पाहिजे, याच्या मी तुम्हाला सर्वाना शुभेच्छा देतो. आपण मला इथे बोलावले, माझा मानसन्मान केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. जय हिंद। जय महाराष्ट्र।

नरेंद्र मेहता :-

मा. महापौर मॅडमच्या परवानगीने बोलतो, आज आपण या ठिकाणी पाच टर्म निवडुन आलेल्या सन्मा. सदस्या श्रीम. ग्रिटा फॅरो व श्रीम. प्रभात ताई पाटील, खरोखर पाच वेळा निवडुन येणे म्हणजे एक चांगले कार्य या शहरासाठी आणि समाजासाठी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी दोघांनाही शुभेच्छा देतो पुढील कार्यकाळासाठी आमच्या खुप-खुप शुभेच्छा.

निलम ढवण :-

आत्ताच श्रीम. ग्रिटा फॅरो व श्रीम. प्रभात ताई पाटील या महिलांचा जो सन्मान केला गेला त्यासाठी मी शिवसेनेच्या वतीने देखील आपले आभार मानते आणि या महिलांना पाठीबा देऊन, सन्मान करून त्यांचा उत्साह आणि उत्तेजन वाढवले त्याबद्दल धन्यवाद।

प्र. नगरसचिव :-

प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होत आहे. सभागृहातील घड्याळात ११ वाजून ५५ मिनिटे झालेली आहेत. प्रश्न क्र.३ श्री. नरेंद्र एल. मेहता यांचा प्रश्न आहे.

नरेंद्र मेहता :-

मा. महापौर मँडमच्या परवानगीने बोलतो. मा. आयुक्त साहेब, मागच्या वेळी चर्चा झालेली त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले होते की, मिरा भाईंदर महानगरपालिकेने जो जास्तीचा कर वसुल केलेला आहे. त्या नागरीकांना आत्तापर्यंत दिले गेलेले नाही. त्यावेळी आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे संपूर्ण परत फेड करण्यात आलेली आहे हे आपल्यालासुधा माहिती असेल जाणीव असेल साहेब योगायोगाने तुमची बजेटची कॉपी आमच्या हातात आलेली आहे आपण ते बघितले तर याच्यावर दिसुन येते की, आपण हे पैसे परतफेड केलेले नाहीत मला जे उत्तर दिले आहे त्यामध्ये आपण जी रक्कम दाखवलेली आहे आणि याच्यात जी रक्कम दाखवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दिसुन येईल, घरपट्टी कर २ करोड ३१ लाख, शिक्षण कर १ करोड, मल प्रवाह कर ६ करोड, ही टोटल आपण केली तर साधारण अकरा कोटी रुपये साहेब तुमचे असे म्हणणे आहे की, ३१ कोटी वसुल केले त्यामधून ११ करोड परत दिले म्हणजे आपली वसुली फक्त २८ करोडच झाली का? २००९-१० ला आमची वसुली ४० करोड झाली होती कोणतीही करवाढ न करता आपण नेचुरल वाढ धरली तरी १० टक्के नेचुरल वाढ होते. आपण परत त्याच वर्षी ३१ करोडच दाखवता, तेपण ११ करोड जास्तीची रक्कम वसुल करून म्हणजे ३१ मधून मी ११ कोटी मायनस केले तर किती राहतील? २८ कोटी मग तुमचे असे म्हणणे आहे की, २८ कोटी वसुल केलेले. या संपूर्ण फिगर दिशाभुल करण्यासाठी दिलेल्या आहेत. साहेब, यावर्षीत बजेटमध्ये कुठेही दाखवले नाही की, आपण किती पैसे परत दिलेले आहेत म्हणजे हे नक्की काय आहे? परत दिले की नाही?

मा. आयुक्त :-

मागच्या वेळेस मी स्पष्ट केले होते की, मागच्या वर्षी जेव्हा आपण वाढीव कर लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शासनाने तो अमान्य केला. तथापी दरम्यानच्या कालावधीत वाढीव दराप्रमाणेच डिमांड नोटीस गेल्या होत्या. त्या डिमांड नोटीस प्रमाणे ज्या लोकांनी पैसे भरले होते त्यापैकी त्यांना पुढच्या वर्षी जेव्हा आपण सुधारीत बिले दिली, त्यामधून जादा वसुल झालेली रक्कम त्यांच्या पुढच्या बिलामध्ये आम्ही समायोजित केली. उदाहरणादाखल सांगतो, समजा एखाद्याचा कर दहा हजार रुपये असेल वाढीव दराप्रमाणे तो पंधरा हजार झाला असेल आणि पंधरा हजार वसुल करण्यात आला असेल तर पुढच्या वर्षी त्यांची डिमांड पंधरा हजार न धरता दहा हजार, त्यामधून त्यांनी मागच्या वर्षी जे पाच हजार जास्त भरले होते ते पाच हजार त्यामध्ये समायोजित करण्यात आलेले आहेत. यानुसार आपण आपली २०१०-११ ची डिमांड जर विचारात घेतली, त्यानुसार आपल्याला २४ कोटी हे वाढीव करापोटी मिळणार होते. त्यापैकी आपण वाढीव करापोटी १५ कोटी ११ लाख वसुल केले होते. आणि १५ कोटी ११ लाख आपण पुढच्या वर्षामध्ये समायोजित केलेले आहेत. यामध्ये मी मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे काही सहकारी गृह निर्माण संस्थांचे एकत्रित बिल आपल्याकडे आलेले होते किंवा आपण एकत्रित बिल वसुल केले होते त्यांचे जे खाते होते ते संस्था आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या संयुक्त नावाने असल्यामुळे आणि दरम्यानच्या काळावधीमध्ये काही पदाधिकारी बदल झाल्यामुळे, त्यांच्या निवडणूका झाल्या किंवा कोणी राजीनामा दिला असेल किंवा आणखीन काही घटनामुळे, त्यांचे पैसे आपण परत करू शकलो नक्तो म्हणून मी असा निर्णय घेतला आणि माझ्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितले की, जे कोणी पदाधिकारी त्यांचे आपण बाजुला ठेवून त्या सहकारी संस्थेच्या संस्थेच्या खात्यामध्ये जी अतिरिक्त रक्कम वसुल केलेली होती, तीसुधा वळती करा.

नरेंद्र मेहता :-

साहेब, पाण्याचा विषय वेगळाच आहे.

मा. आयुक्त :-

याच्यामध्ये मी पाण्याचे बील धरत नाही २४ कोटीपैकी जी १५ कोटी अतिरीक्त वसुली झाली होती ती आम्ही समायोजित केलेली आहे. मी एक सांगितले की, सहकारी संस्था ज्यांचे पदाधिकारी बदललेले आहेत किंवा ज्यांचे कॉम्प्युटराइजेशन झालेले नाही आणि ज्यांनी मागचे डिमांड नोटीस घेऊन स्वतःहून भरले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे साधारणत: एक कोटी रक्कम शिल्लक आहे तिचे रि-हेरोफिकेशन करण्याची आवश्यकता आहे पण ती रक्कमसुधा या एक महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त मे अखेरपर्यंत या चालु वर्षाच्या बिलामधून समायोजित करण्यात येईल पाण्याचा प्रश्न वेगळा आहे आपण म्हणत असाल तर त्याचीही माहिती माझ्याकडे आहे पाण्याचे देखील.....

नरेंद्र मेहता :-

ते सेकंड आहे माझा हा पहिला पश्न संपवा.

मा. आयुक्त :-

पहिला प्रश्न म्हणजे मी आपल्याला सांगितले की, आपण ज्यांचे वाढीव दराने वसुल केले होते व ज्यांचे कॉम्प्युटराइजेशन अकाउंट आहे त्याचे आपण समायोजित केलेले आहे समायोजित करून आपण १५ कोटी ११ लाख परत केलेले आहेत. ज्यांचे समायोजित करता आले नाहीत, उदा. सहकारी संस्था, त्यांचे आम्ही या बिलामध्ये समायोजित करू किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही पैसे ट्रान्सफर करू. समजा त्यांनी जर आम्हाला माहिती दिली नाही, मागणी केली नाही किंवा यापैकी काही केले नाही तर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर

करु ज्यांचे मॅन्युअल बिलींग होते, आपण जेव्हा प्रॉपर्टी टँक्स वसुल करतो काही भागांमध्ये, पाच-सहा गावामध्ये मॅन्युअल बिलींग होते. त्या मॅन्युअल बिलांच्या बाबतीत जास्तीत जास्त मे अखेरपर्यंत त्यांची रक्कम परत करण्यात येईल किंवा ती रक्कम समायोजित करण्यात येईल याप्रकरणी मी आपल्याला ग्वाही देतो.

नरेंद्र मेहता :-

साहेब, आपण बरेच काही सांगितले माझा मुळ प्रश्न आपल्याकडून राहून गेला. २००९-१० ला आमची वसुली ४० करोड होती त्यावेळेला कोणतीही करवाढ झाली नव्हती. २०१०-११ ला करवाढ झाली त्यावेळी तुम्ही ओरीजीनल प्लस करवाढ याप्रमाणे वसुली केली. ती जास्तीची रक्कम तुम्ही इकडे जो फिगर दिला, साधारण ११ कोटी रुपये आहे. म्हणजे घरपट्टी, शिक्षण कर आणि मलप्रवाह कर हे अकरा कोटी रुपये तुम्ही साधारण जास्तीचे वसुल केले. आत्ता तुम्ही त्यावर्षी आम्हाला टोटल रिकवरी ३९ करोड दाखवता म्हणजे ११ करोड वाढीव प्लस ओरीजीनल टँक्स मी अकरा मायनस केले म्हणजे ओरीजीनल बिल तुम्ही २८ करोडच वसुल केले होते का?

मा. आयुक्त :-

तसे नाही कारण प्रॉपर्टी टँक्समध्ये आपल्याला कल्पना असेल की, ज्या ज्या वेळेस प्रॉपर्टीवाढतात, प्रॉपर्टी टँक्सचे कलेकशन देखील वाढते प्रॉपर्टी असेसमेंट देखील वाढते नवीन प्रॉपर्टी आल्या की, त्यांचे असेसमेंट होते. जुन्या प्रॉपर्टीमध्ये काही फेरबदल झाले तर त्यामध्ये आपण नवीन आकारणी करतो म्हणून २००९ ला किंवा २०१० ला एक विशिष्ट रक्कम होती म्हणून त्यानंतर तीच रक्कम कायम रहावी असे नाही त्यामध्ये दरवर्षी वाढ होत राहते.

नरेंद्र मेहता :-

मी इकडे वाढीचे बोलत नाही तुम्ही २८ केले आहे २००९-१० ला ४० करोड होते तुम्ही हे मायनस केल्यानंतर २८ करोडच राहते तर आमची २०१०-११ ची रिकवरी २८ करोड आहे? इकडे तुमची फिगर आहे. साहेब, दोन्ही आकडे आहेत.

मा. आयुक्त :-

आपण त्यामध्ये वेळोवेळी जे अऱ्ड करतो, त्यामध्ये सरचार्ज अऱ्ड करतो, वॉटर टँक्स अऱ्ड करतो, सगळी एकत्रित बिले आहेत म्हणुन कदाचित तो आपला गैरसमज असेल परंतु त्याची आपल्याला ☒

नरेंद्र मेहता :-

मग हा खोटा आहे की हा बरोबर नाही?

मा. आयुक्त :-

बरोबरचा प्रश्न नाही प्रॉपर्टी टँक्स आणि प्रॉपर्टी टँक्सवर असणारे सरचार्ज, त्यामध्ये होणारे जे दुसरे कर आहेत त्याची एकत्रित मागणी म्हणतो आपण नागरीकांना प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे बिल देत नाही. एकच बिल देतो त्यामुळे कदाचित गैरसमज असेल त्याची विगतवारी जर आपल्याला पाहिजे असेल तर तीसुधा मी आपल्याला देतो.

नरेंद्र मेहता :-

मा. महापौर मऱ्डम, विषय हा होता की, मिरा भाईदर महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी करवाढ रद झाली. तर पुढच्या वेळी ते पैसे परत द्यायचे होते. हा सिंम्पल विषय होता मागच्या वेळी मिटींगमध्ये सांगितले की, आम्ही १०० टक्के पैसे परत दिलेले आहेत. कोणाचीही बाकी नाही. कॉमन मॅन, याला माहितीच नाही की, सिहरेज टँक्स काय आहे आणि काय कोणते वाढले. १००-१५० वाढले ते भरुन तो घरी बसला आहे त्याला याबदल काही माहितीच नाही आत्ता मी उदाहरण सांगतो, मा. आयुक्त महोदय, आत्ता यावर्षी तुम्ही रेग्युलर टँक्स घेतला आहे? तुम्ही मागच्या वेळी जे काही जास्त घेतले ते यावेळी मायनस करून दिले असेल? मा. महापौर मऱ्डम, आत्ता तुम्ही बजेट बघितले तर पाणी वाल्यांनी पाणी लाभकर हे २०१०-११ ला आपण रद केले तरी यावर्षी पण त्यांचे पैसे घेतले तुम्ही बजेटमध्ये बघा तुम्ही अजुनही चालु आहे ते पैसे द्यायचे तर लांब राहिले. १ कोटी ८ लाख रुपये पाणी लाभकर आला. २००९-१०, दोन वर्षांपूर्वी आपण वाढविले होते. हे तुम्ही रद केले नाही. परत दिले नाहीत अजून आत्ताही पैसे घेत आहोत. यावर्षीही तुम्ही दाखवता की. १ करोड रुपये आम्हाला पाणी लाभकराचे आले आहेत. म्हणजे अजूनही तुमची वसुली चालूच आहे, त्या वाढीवची परत दयायचे तर लांब राहिले.

मा. आयुक्त :-

आपण जे म्हणता ते वाढीव पाणी लाभकराची रिकवरी नाही.

नरेंद्र मेहता :-

मग १ करोड ८ लाख काय आहे ?

मा. आयुक्त :-

त्याची रिकवरी नाही.

नरेंद्र मेहता :-

पाणी लाभकर आहे.

मा. आयुक्त :-

आपण जो पाणी पुरवठा लाभकर ८८क्के केला होता. तो ८८क्के नव्याने लावला होता. तो आपण रद्द केला आणि त्याचे जवळपास ६ कोटी ६९ लाख रुपये परत सुध्दा केलेले आहेत.

नरेंद्र मेहता :-

ते परत दिलेले पाण्याच्या हेडमध्ये कुठेही दिसत नाहीत.

मा. आयुक्त :-

ते परत केलेले आहेत.

नरेंद्र मेहता :-

मग हे एक करोड काय आहे ?

मा. आयुक्त :-

हा जो आहे तो ८८क्के मधला हा भाग नाही.

नरेंद्र मेहता :-

साहेब, हे एक करोड कुठले आहेत ? आत्ता पाणी लाभकर नाही मग ही एक करोड रिक्वरी कोणती आहे?

मा. आयुक्त :-

तो त्याचा भाग नाही. सध्या विषय आहे की, आपण जो अतिरिक्त कर लावलेला होता. तो कर वसुल केला. तो कर वसुल केल्यानंतर त्याची आपण परतफेड केली की नाही.

नरेंद्र मेहता :-

एक करोड आठ लाख रुपये पाणी लाभकर हेड खाली तुम्ही यावर्षी घेतलेले आहेत ते कुठून आले?

मा. आयुक्त :-

तो याचा भाग नाही.

नरेंद्र मेहता :-

काय नाही तुमची पाणी लाभकर वसुली अजूनही चालू आहे एखाद्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी टॅक्स भरला नसेल तो आज लाभकरासहीत भरतो आहे तुम्ही पैसे ॲक्सेप्ट केले मला हे सांगा की, पाणी लाभकर काय आहे? हा कुठून आला?

दिपक सावंत :-

मा. महापौरांच्या परवानगीने बोलतो २०१०-११ ला जो वाढीव टॅक्स केला त्यानंतर आपण २०११-१२ मध्ये सर्व बिले रिवाईज करून दिली त्यानंतर त्याचे समायोजन करून दिले पण काही व्यक्ती जे सरांनी सांगितले की, घोडबंदर आणि आपण जे मॅन्युअल रिसीट फाडतो ते लोक जुने बिल आणून पैसे भरतात त्यातला तो आहे.

नरेंद्र मेहता :-

मा. महापौर मॅडम, आत्ता यांचे म्हणणे असे आहे की, २००९-१० ला वाढ केली. २०१०-११ ला आम्ही परत दिले २०१२-१३ मी विचारतो की, १ करोड रुपये कसे आले मा. आयुक्त साहेब बोलतात की, तो विषय नाही आणि ह्यांचे म्हणणे आहे की, जे लोक मॅन्युअल येऊन भरतात त्यांचे पैसे कदाचित आले असतील मी आपल्याला विचारतो की, यावेळी तुम्ही त्यांना या वर्षाचे नविन बिल दिले असेल ना? मग जुन्या वर्षाचा संबंध येतो कुठे? आत्ता येताना असे घेऊन आले का की, ही बिले मिळत नाही दोन वर्षांपूर्वीचे बिल घ्या.

दिपक सावंत :-

साहेब, मॅन्युअली रिसीट फाडताना जुने बिल आहे, २०१०-११ चे बिल घेऊन आला त्याला नविन बिल नसते आणि आपले कॉम्प्युटराईजेशन नसल्यामुळे तो विषय झालेला आहे जर कॉम्प्युटरायजेशन आहे तिथे आपण ॲक्सेप्टच करत नाही.

नरेंद्र मेहता :-

साहेब, या माणसांकडून तुम्ही पैसे घेत नाही आत्ता तुमचे सगळीकडे कनेक्शन कापायचे काम चालू आहे. १० टक्के टॅक्स बाकी असेल अजूनही तुम्ही पाणी लाभकर वाढीव रक्कमेचा वसुली करता हे दिसते आहे.

दिपक सावंत :-

याच्यामध्ये जुने बिल दिले आहे.

नरेंद्र मेहता :-

तुम्ही नागरिकांकडून आजपण वाढीव रक्कम घेतली की, नाही ? तो तुमचा विषय आहे, मॅन्युअल असू दया. काही असू दया. नागरिकांकडून आजही, जे २०१० ला रद्द झाले. ते पैसे तुम्ही आजही वसूल करता.

दिपक सावंत :-

वसुल करत नाही.

नरेंद्र मेहता :-

मग हे एक करोड कुटून आले ?

दिपक सावंत :-

जे जुनी बिले दाखवलेली आहेत, त्याच्यामुळे आलेले आहे. याच्यामध्ये आत्ता जे नविन रिवाइज बिल होईल, मे पर्यंत आम्ही ते सर्व कम्प्युटरायझेशन करून कलीअर करून देतो.

नरेंद्र मेहता :-

मॅडम, माझा मुळ प्रश्नच तो होता की, पैसे परत दिले गेलेले नाहीत. पैसे परतचे सोडा हे तर अजूनही आले तर घेतात. म्हणजे कोणी आले तर कोणीही सांगत नाहीत.....

मा. महापौर :-

मी पण त्यादिवशी त्यांना सांगितले कारण माझ्याकडे, मा. उपमहापौर मॅडमकडे सेम कम्प्लेंट घेऊन लोक येतात.

नरेंद्र मेहता :-

टील दे आर नॉट ॲक्सेप्टिंग त्यांनी एका लाईनमध्ये उत्तर दिले पाहिजे की, श्री. मेहता साहेब ज्यांचे बाकी आहेत, जसे मा. आयुक्त साहेब त्यावेळी सांगितले की, पाण्याचे कनेक्शनचे आहे. आप्ही यावेळी चेक देऊन डिपॉजीट करू विषय संपला हे अजूनही ॲक्सेप्ट करत नाहीत आमच्याकडे काही बिल आहेत ज्यांचे तुम्ही पैसे घेतले रिफन्ड केले नाहीत त्यावेळी चॅलेंज केले की, आम्ही दिलेलेच आहे. या सभेत योगायोगाने हा बजेट आला याच्यामध्ये स्पष्ट आले. तुमची अजूनही वसुली चालु आहे. म्हणजे एखादे कोणाचे त्या वर्षाचे सिव्हरेज टॅक्स आले तर अजूनही पैसे घेता. हाऊ द कॉमन मॅन विल क्नो. यांचे म्हणणे आहे की, ती बिले जुनी आहेत म्हणुन माहिती पडत नाही. आमचे तेच म्हणणे आहे की हे त्या अधिकायाचे काम आहे की, हे पैसे घ्यायचे नाहीत.

मा. महापौर :-

मी श्री. दिपक सावंत साहेबांना सांगितले होते की, यु ठेल युअर स्टाफ ते घेताना थोडेसे दुरुस्त करून त्या हिशेबाने घ्यायचे आहे.

नरेंद्र मेहता :-

मॅडम, आत्ता साहेबांनी जी माहिती दिली की, हे सगळे मॅन्युअल बिल असेल. आय कॅन चॅलेंज यु की, हे सगळे मॅन्युअल बिलाचे १०० टक्के पैसे नाहीत. जे कॉम्प्युटराईज बिल आहे त्याचे ही पैसे घेतलेले आहेत. तुम्ही मला १ करोड ८ लाखाची यादी द्यावी. मी तुम्हाला ते पुढच्या वेळी कलीअर करतो. साहेब, आत्ता आपण पाणी पुरवठाचे घ्या. पाणी कनेक्शनमध्ये आपण दहा हजार एकस्ट्रा घेतलेले २०१०-११ मध्ये आपले कलेक्शन ३७.५ करोड आहे. त्यावेळी आपले ३५ हजार रुपये रेट होते म्हणजे आपण साधारण १२०० कनेक्शन नविन दिले. त्यामध्ये १५००० वालेपण असतील तर ती संख्या जास्त जाईल. मी मॅकझीमम साईडला जातो. ३५ हजार रेट होते. ३.७५ म्हणजे आपण १२०० कनेक्शन दिले एका कनेक्शनमध्ये दहा हजार परत घ्यायचे. म्हणजे साधारण एक ते दिड करोड रुपये तुम्हाला परत घ्यायचे आहेत. तर त्याचे तुम्ही मागच्या मिटीगमध्ये उत्तर दिले होते की, आम्ही सर्वांना चेक देऊ. आत्ता या बजेटमध्ये पण नाही आणि पुढच्या येणाऱ्या बजेटमध्येपण ती प्रोक्षीजनच नाही की, पैसे आपण कुटून देणार आहात, कोणत्या खात्यामधुन देणार आहात आणि कधी देणार आहात. साधारण १ करोड २० लाख अंदाजित रक्कम असेल आपण ही माहिती द्यावी की, त्या नागरीकांना कधीपर्यंत परत मिळतील.

मा. आयुक्त :-

मागे सांगितल्याप्रमाणे आत्ता आम्ही असे ठरवलेले आहे की, एप्रिल महिन्यामध्येच आपण नविन बिल रेज करावे. त्या चालु बिलामधुन ती रक्कम वळती करण्यात येईल त्यांचा जो काही पाणी कर असेल, पाणीपट्टी असेल, त्यातुन ती वजा करून देण्यात येईल समजा, एखाद्या वेळेस एखाद्याची डिमांड रेज होत नसेल तर त्या बदल आमच्याकडे त्यांचे जे पैसे जमा आहेत ते त्यांना परतफेड करण्याची कार्यवाही येत्या मे अखेरपर्यंत करण्यात येईल.

नरेंद्र मेहता :-

साहेब, लोकांना माहितीच नाही की, आम्हाला हे पैसे परत घ्यायचे आहेत. या सभागृहामध्ये जे नविन आहेत, त्यांनापण माहिती नाही की, कोणते पैसे परत घ्यायचे आहेत कॉमन मॅनची तर गोष्ट वेगळी आहे.

मा. आयुक्त :-

त्यांना जरी माहिती नसले तरी मी आत्ता सुचना दिलेल्या आहेत की, मे अखेरीस ज्यांचे एकस्ट्रा पैसे जमा झालेले आहेत ते चुकीच्या बिलामुळे असो, मॅन्युअल सिस्टममुळे असो किंवा डिपॉजीटच्या स्वरूपात असो, त्या सगळ्यांचे पैसे मे अखेरपर्यंत परत करण्यात येतील.

नरेंद्र मेहता :-

मे पर्यंत मार्चपर्यंत नाही?

मा. आयुक्त :-

आत्ता मार्च संपत आलेला आहे.

नरेंद्र मेहता :-

मी यासाठी सांगितले की, यावेळी तुम्ही केले असते तर बजेटला प्रोव्हीजन लागली नसती कारण तुम्ही आत्ता जे बजेट सादर केले, त्यामध्ये ती प्रोव्हीजनच नाही त्यासाठी विचारले साहेब, तसेच सेम आपले पाण्याचे बिल आपण सात रुपये हजार लिटर ने पाणी देत होतो त्यावेळी आपण दहा रुपये हजार लिटरने पाण्याचे बिल त्यांना दिले. अपटू नाईन्थ मन्थ दे हँव घेड आणि पाण्याचे बिल आपल्या फायनान्शिअल इअरप्रमाणे चालत नाही. ३१ मार्चपर्यंत नाही ते जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आपला टॅक्स रद्दचा आदेश जानेवारीमध्ये आला म्हणजे ऑलमोर्स्ट सगळ्यांनी ते डिसेंबरपर्यंतचे वर्षाचे पैसे भरलेले आहेत. आत्ता हे फिगर आपण कुठेपण बघितले, मा. आयुक्त साहेब बोलायला काही उत्तर देतात यांचे म्हणणे आहे की, आम्ही आठ करोड रुपये एकस्ट्रा वसुल केले आणि आठ करोड रुपये परत दिले. आत्ता मी बघतो तर कुठेही दिलेली अमाऊंट दिसतच नाही यांचे स्पष्ट उत्तर आहे की, देणे-घेणे आम्ही अँडजस्टमेंट केले. बिल १०० द्यायचे होते, २० कापले आणि ८० घेतले तसे जरी बघितले २००९-१० मध्ये, विदाऊट इन्क्रीजिंग टॅक्स, २६ करोड इन्कम होती आठ करोड एकस्ट्रा घेतल्यानंतर २०१०-११ मध्ये याची इन्कम २९ करोड म्हणजे तीन करोड रुपये वाढ झाली. पण तीन करोड रुपये ही नॅचुरल वाढ होती हे आठ करोड इकडे मायनस केले तर २१ करोड वसुली त्यावेळी झाली होती का? ते कुठे बळेन्सच होत नाही. एक दोन करोड इकडे-तिकडे ठिक आहे. पाच-सहा करोडचा फरक येतो. आठ करोड जास्तीचे वसुल केले ते आणि आमचे जे रुटीन बिल एक वर्षापुर्वी होते ते २७ करोडचे होते. ते बळेन्सच होत नाही मग ही जी फिगर दिली आहे, ती यासाठी की, काहीतरी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला वाटते की, या लोकांनी जे चार लाख कनेक्शन असतील त्या सगळ्यांची बिले काढुन मला ही फिगर दिली असेल ते फेकले आहे. ईट इज अ फॅक्ट की, हे आले. हे द्यायचे तेव्हा दिले. दिले, दिले नाही कोणालाही काही माहिती नाही. जनरली हेड असतो. एवढी रिकव्हरी झाली आणि एवढे पैसे परत देण्यात आले. इकडे परत देण्याबाबत म्हटलेच नाही. डायरेक्ट म्हणतात, ते कमी जास्त करून घेतले. इट इज नॉट प्रायद्वेट लिमिटेड फर्म, की दहा रुपये होते, दोन कापुन आठ घेतले, विषय संपला इट इज नो व्हेअर शोईंग की, आम्ही हे रिफंड केलेले आहे. तुम्ही मला बळेन्स टॅली तर करून द्या. कुठेही टॅली होत नाही. सभागृहामधील सदस्यांनी मला सांगा की, किती लोकांना सातचे दहा झाले होते ते माहिती आहे? ब-चाचशा लोकांना माहिती नाही. कॉमन मॅनला कसे माहिती असेल हाऊस टॅक्स वाढ झाली हे गावाला माहिती आहे. पाण्यामध्ये पण वाढ झाली हे अजुन अर्ध्या लोकांना माहिती नाही. साहेब, यु गीव्ह मी आयदर डिटेल फिगर, या घरातुन एवढे पैसे आलेले, एवढे दिले. तुम्ही ते द्या. असेच फिगर देऊन आयदर तुम्ही मला बळेन्सींग करून तरी दाखवा. मेहता साहेब, जुने अड्वावीस आणि आपण वाढ केलेले आठ, म्हणजे छत्तीस झाले ते कुठेही बळेन्सच होत नाही.

मा. आयुक्त :-

यामध्ये आपण २०१०-११ चा ताळमेळ जर घेतला. २०१०-११ मध्ये आपण दोन फॅक्टर विचारात घ्यायला पाहिजे एक तर मागील थकबाकी किती होती? चालु डिमांड किती होती?

मा. महापौर :-

सर्वांना विनंती आहे की, आपसात बोलू नये.

मा. आयुक्त :-

आपण चालु डिमांड पैकी थकबाकीचा विषय अँड ऑन होतच राहील त्यामध्ये वाढीवचा प्रश्न येत नाही चालु पैकी २०१०-११ मध्ये आपण एकुण २८ कोटी ९९ लाख वसुल केले होते आणि यामध्ये दोन्ही दरांमधील जो फरक होता, तो ७.६९ कोटीचा होता. पुढच्या वर्षी जेव्हा आपली डिमांड झाली, तर आपण चालु डिमांड ३२ कोटी ऐवजी २९ कोटी घेतले. ३२ कोटीच्या ऐवजी आपली डिमांड कमी केली. म्हणजेच ३२.६९ कोटीच्या ऐवजी आपली डिमांड २९.८० कोटी झाली.

नरेंद्र मेहता :-

अँकव्हुअल किती वसुल झाले?

मा. आयुक्त :-

त्यापैकी अँकव्हुअल २०.५० कोटी वसुल झाले.

नरेंद्र मेहता :-

नाही अँकव्हुअल २४ कोटी वसुल झाले.

मा. आयुक्त :-

२०११-१२ मध्ये मी फक्त चालु मागणी बोलतो मी एरीअर्सबद्दल बोलत नाही. चालु मागणी मध्ये आपली २०१०-११ ची डिमांड २९ कोटी ८० लाख होती. त्यापैकी ३२ कोटीचे २९ कोटी झाले म्हणजे जे वाढीव दर होते, ते वाढीव दराने आपला प्रस्ताव अमान्य झाला म्हणुन आपण ते कमी केले. आपली डिमांड

कमी झाली. त्यापैकी आपण २०.५० कोटी वसुल केले आणि ७.६९ कोटी समायोजन केले तरीपण २०११-१२ मध्ये आपली थकबाकी १.६१ कोटी राहीली आणि आपला जो मुद्दा आहे, मागील थकबाकीमध्ये देखील दोन फॅक्टर आहेत एकतर जी रुटीन थकबाकी होती ती आणि एक वाढीव दरामुळे झालेली थकबाकी होती ती. ती रुटीन कराची थकबाकी होती त्यापैकी ३ कोटी वसुल झाले म्हणुन आपल्याला २४ कोटींचा आकडा दिसतो आहे.

नरेंद्र मेहता :-

साहेब, या बजेटमध्ये बारा वर्षे झाली माझा एक सिंम्पल प्रश्न आहे. मा. महापौर मँडमना पण समजले. आपली पाण्याची २०१०-११ ची वसुली साधारण २७ करोड आहे. दरवर्षी दोन-तीन करोड नेच्युरल वाढ होते. आत्ता तुम्ही नेच्युरल वाढ करून २९ कोटी, याच्यामध्ये जे ७ करोड एक्स्ट्रा टॅक्स वाढलेला आहे. तोपण याच्यात आहे ते कमी केले तर २२ कोटी वसुली झाली. मी गृहीत घरतो की, आपले पाण्याचे बिल २२ कोटीचे आहे मग परत तुम्ही २०११-१२ मध्ये २४ कोटी दाखवता. मग तुम्ही २४ कोटी दाखवले तर याच्यामध्ये तुम्ही परत सात करोड दिले. २४ प्लस ७ झाले ३१ कोटी वसुल झाले असतील. मायनस करून तुमच्याकडे २४ कोटी आली.

मा. आयुक्त :-

२०११-१२ मध्ये आपली चालु डिमांड २९ कोटी होती.

नरेंद्र मेहता :-

डिमांड जाऊ द्या. वसुली सांगा.

मा. आयुक्त :-

चालु डिमांडपैकी २०.५० कोटी वसुली आणि ५.१७ कोटी मागील थकबाकी होती त्यापैकी ४.३० कोटी वसुली झाली असे मिळून २४.८१ कोटी म्हणुन मी सांगितले की, ३२ कोटी टोटल डिमांडपैकी २४ कोटी वसुल झाले. ७.६९ कोटी समायोजन केले आणि २.४८ कोटी म्हणजे थकबाकी आणि चालु डिमांड मिळून, २.४८ कोटी आपली थकबाकी शिल्लक राहीलेली आहे. त्या २.४८ मध्ये आपण जे वाढीव दराने वसुल केले होते ते परत केलेले आहेत. किंवा जे परत करायचे राहीलेले आहेत याचासुधा विचार करण्यात आलेला आहे.

नरेंद्र मेहता :-

मँडम, टोटली मिसगाईडिंग आन्सर. मा. आयुक्त साहेबांना मागची पार्श्वभुमी कदाचित कमी माहीती असेल म्हणुन त्यांचे हे उत्तर बरोबर आहे. माझा सिंम्पल प्रश्न होता की, तुमचे हे फिगर कुठेही बॅलन्स होत नाहीत. कुठेही मँच होत नाहीत. मला तुम्ही आयदर लेखी द्या की, या सर्वांचे शहरातील नागरीकांना पैसे परत दिले गेलेले आहेत. राहीलेले असेल तर हे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही करणार?

मा. आयुक्त :-

मे अखेरपर्यंत ते परत करण्याची जबाबदारी संबंधीत खाते प्रमुखावर टाकण्यात येईल आणि त्या दरम्यान जर त्यांनी केले नाही तर त्यांच्यावर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल.

नरेंद्र मेहता :-

आत्ता तुम्ही जे वसुल केले त्याचे काय करायचे तुमची वसुली अजुन चालु आहे.

मा. आयुक्त :-

मे अखेरपर्यंत सर्व टेबल निल होईल.

नरेंद्र मेहता :-

मँडम, आपला जो कॉमन कर्मचारी आहे टॅक्समध्ये शिपाई वगैरे आपली सगळी माणसे वसुलीसाठी लागतात. त्यांना कितीही आर्युमेंट केले, कोणीही ऐकायला तयार नाही. सोसायटीवाल्यांनी त्यांना सांगितले की, आमची ३० घ्यायचे बाकी आहेत. तु कनेक्शन कशाला कापतो. तरीही ते ऐकत नाहीत हे तुम्हालाही माहीती आहे. तुमच्याकडे पण अनेक तक्रारी आल्या असतील. मा. उपमहापौरांकडे सर्व नगरसेवकांकडे तक्रारी आल्या असतील की, कनेक्शन कापतात. त्याचे दहा हजार बाकी असतील तर आपण कनेक्शन कापून येतो. त्यांचे वीस हजार घ्यायचे आहेत. त्यांनी कितीही दाखवले तरी ते ऐकत नाहीत. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन करा, ज्यांचे बाकी असतील, ते बॅलन्स ठेवून त्यांचे म्हणणे ऐका. तुम्ही ३१ मार्चनंतर त्यांना बोलवा. कुठेतरी बॅलन्स करून द्या. तुम्ही डायरेक्ट बोलता की, पैसे भरा आम्हाला काही माहीती नाही. आत्ता उदाहरण सांगतो, काल श्री. राठोड साहेब कनेक्शन कापायला गेलेले त्यांना मी बोललो की, मला यातले काही माहीती नाही. श्री. वाकोडे साहेब, जे बोलतील ते तुम्ही करा. वाकोडे साहेबांचा फोन सकाळपासुन बंद, शेवटी ते कनेक्शन कापले की नाही हे मला माहीती नाही. मी त्यांना बोलतो की, पैसे बाकी आहेत, मी कॉर्पोरेशनमध्ये येतो. त्यांनी ऐकले नाही. आत्ता श्री. राठोड साहेब म्हणजे एक उच्च अधिकारी आहेत त्यांनीसुधा ऐकले नाही मग शिपायाचे कोण ऐकेल तुम्हाला वाटते की, शिपाई किंवा कर्मचारी आमचे ऐकतील?

मा. आयुक्त :-

त्यामध्ये असे करता येईल की, जर ९० टक्के रिक्हरी झाली असेल तर १० टक्के थकबाकीसाठी त्यांचे पाणी कनेक्शन कापण्यात येणार नाही.

नरेंद्र मेहता :-

प्लस-मायनस करुन मला घ्यायचे येतात तरी तुम्ही कापता, त्याचे काय?

मा. आयुक्त :-

जे कॉम्प्युटराईज बिल आहेत त्यामध्ये समायोजन करण्यात आलेले आहे आणि जे राहीले असतील त्याचे आम्ही मे अखेरपर्यंत करु.

नरेंद्र मेहता :-

मग त्याचे ऐका ना तो बोलतो मला वीस घ्यायचे आहेत तरी तुम्ही कुठेही ऐकत नाहीत. कोण ऐकतो? श्री. वाकोडे साहेबांना तो व्यक्तीगत जाऊन भेटला तर विषय वेगळा आहे पण जिकडे जागेवर जातात, सर्व कामावर गेलेले असतात. जागेवर कोणाकडे बिल नसतात आपण दिवसाचे जातो. कनेक्शन कापून येतात चॅप्टर क्लोज नंतर आपण परत कनेक्शन लावायचे. त्याच्यावर महापालिका खर्च करते गरज काय आहे? तर आपण अधिकाच्यांना सांगा की, ज्या ठिकाणी अशी तक्रार असेल, त्यांचे ऐकून घ्या त्यांना संधी द्या. तुम्ही संधीपण देत नाहीत. डायरेक्ट कापता मा. आयुक्त महोदय, ओळ्हर ऑल आय एम नॉट सॅटीसफ्फायड विथ युअर आन्सर. पण हे गृहीत धरतो की, मे पर्यंत तुम्ही सर्वांची जास्तीची रक्कम परत देणार अशी आशा व्यक्त करतो.

मा. आयुक्त :-

निश्चितपणे.

नरेंद्र मेहता :-

मॅडम, दुसरा प्रश्न आहे. मा. आयुक्त महोदय, मौजे नवघर, आपल्याकडे असतीलच त्यामध्ये आरक्षण म्हणजे हे सर्व महापालिकेचे आहे आणि महापालिका हे निर्णय घेत असते की, आयदर बिल्डरने डेव्हलप करायचे की, महापालिकेने डेव्हलप करायचे जोपर्यंत निर्णय होत नाही, ते सर्व निर्णय महापालिकेचे यामध्ये एक आरक्षण नॉन-सी आर झेड होते. म्हणजे आपण डेव्हलप करायला फ्री. त्याला लागून आर झोन जागा होती, ती सी.आर.झेड मध्ये टाकले आणि जागेला आर झोन करुन त्याला परवानगी दिली. आरक्षण हे सर्व डी.पी. रस्त्यावर असतात. हे आरक्षण तुम्ही इंटरनल त्या कॉम्प्लेक्सच्या रोडवर टाकले. रोज त्या कॉम्प्लेक्स वाल्यांबरोबर कोण भांडण करणार? व्हॉट इज द रिजन? आपले आरक्षण सीआरझेड मध्ये टाकायचे आणि त्यांचे आर झोन नॉन सीआरझेड मध्ये आणायचे रिलोकेनशनची गरज काय होती?

सत्यवान धनेगावे :-

मा. महापौर महोदयांच्या परवानगीने बोलतो, आपण मागे दि.४ जानेवारी २०१३ ला प्रश्न विचारला होता. या प्रश्नामध्ये जे सात मुद्दे उपस्थित केले होते, त्या प्रत्येक मुद्दयाचे आपल्याला डिटेल रिप्लाय दिलेला आहे आणि महापालिकेने जी काही कार्यवाही केलेली आहे ती नियमाच्या आणि तरतुदीच्या अधिन राहून केलेली आहे.

नरेंद्र मेहता :-

मी तुम्हाला प्रश्न विचारलेला नाही. मी मा. आयुक्त साहेबांना विचारले आहे मा. आयुक्त महोदयांनी मला खुलासा करावा. तुम्ही सांगा की, उत्तर दिलेले आहे मग सभागृहात अर्धा तास देण्याची काही आवश्यकताच नाही. हे उत्तर झाले का? तुम्हाला सभागृहात विचारलेले आहे सभागृहात उत्तर द्या. आम्हाला हे दाखवू नका की, काय लिहून दिले आहे.

सत्यवान धनेगावे :-

सभागृहातच उत्तर देतो आहे.

नरेंद्र मेहता :-

आपण काय सांगितले की, आपल्याला उत्तर दिलेले आहे. मी मा. आयुक्त महोदयांना विचारले की, आपली जागा सीआरझेड मध्ये टाकायची. आपले डीपी रस्त्यावर आरक्षण होते ते आरक्षण तुम्ही इंटरनल रोडवर टाकले याची गरज काय आहे?

सत्यवान धनेगावे :-

गरज काय होती म्हणजे त्या डेव्हलपरची होल्डींग मोठी आहे. त्यातला बहुतांश भाग सीआरझेड ने बाधित होत होता, बिल्डेबल एरीया मिळत नव्हता म्हणून केलेले आहे.

नरेंद्र मेहता :-

पण आमचे आरक्षण सीआरझेड मध्ये का? उद्या आम्हाला डेव्हलप करायचे असेल तर?

सत्यवान धनेगावे :-

तुमच्या आरक्षणाचा एरीया कमी झालेला नाही. महापालिकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

नरेंद्र मेहता :-

आता सीआरझेड आहे, त्याच्यामध्ये महापालिकेला परवानगी देणार का?

सत्यवान धनेगावे :-

रितसर परवानगी देणारच.

नरेंद्र मेहता :-

मा. आयुक्त महोदय, उद्या महापालिकेने ठरवले की, ते आरक्षण विकसीत करायचे आहे तर तुम्ही करू शकता का? यांना करायचे असेल तर मी अजुन एक उदाहरण सांगतो. या इमारतीला पाच माझ्यांची परवानगी आहे. चार माळे बांधले आहेत. पाचव्या माझ्याची सी.सी. आहे आपण गेल्या आठ वर्षपासुन गव्हर्नमेंटकडे परवानगी मागतो की, पाचवा माळा बांधायची परवानगी द्या. गव्हर्नमेंट परवानगी देत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला सांगतात की, स्कुल रिझर्वेशन सीआरझेड मध्ये परवानगी देऊ कोणत्या आधारे सांगता?

सत्यवान धनेगावे :-

परवानगी देऊन रितसनर एमसीझेड कडे प्रपोझल देऊ. परवानगीनुसार सगळे करु.

नरेंद्र मेहता :-

मैडम, आपल्या कामासाठी आपण सेंट्रल गव्हर्नमेंट, हे जे म्हणतात, आठ वर्षपासुन या बिल्डिंगला पाचव्या माझ्यासाठी परवानगी मिळाली नाही. जमिनीवर कोण परवानगी देणार आहेत? आणि आत्तापर्यंत मिरा भाईदरमध्ये एकाही सीआरझेड ला परवानगी मिळालेली नाही. मा. आयुक्त महोदय, आपण याचा खुलासा करावा तुम्ही उत्तर दिले ते आम्हाला पटले, समजले पण मा मा. आयुक्त साहेबांना विचारायचे आहे की, प्रशासनाला करायची गरज काय होती?

सत्यवान धनेगावे :-

मी जे उत्तर देतो आहे, ते ऑन रेकॉर्ड देतो आहे.

नरेंद्र मेहता :-

मा. आयुक्त साहेब, तुमचे असे म्हणणे आहे की, यापुढे कोणीही आले आणि सांगितले की, तुमचे आरक्षण सीआरझेड मध्ये टाका आणि आमची नॉन सी.आर.झेड. मध्ये आणा. तर तुम्ही करणार का?

सत्यवान धनेगावे :-

ज्या एकझीस्टर्टिंग डेव्हलपमेंट आहेत, त्या सुधा सी.आर.झेड ने बाधीत झालेल्या आहेत.

नरेंद्र मेहता :-

एकझीस्टर्टिंग डेव्हलपमेंट आहेत. पण मा. आयुक्तांनी मला उत्तर द्यावे की, मी करणार. तुम्ही उद्या असे प्रोजेक्ट पाठवा. आम्ही करु.

सत्यवान धनेगावे :-

प्रस्ताव सबमीट करा.

मा. महापौर :-

ते काय सांगतात. ते तुम्ही ऐका तरी. यू आर नॉट रेडी टू लिसन टू हिम. तुम्ही बोलत चालले आहात.

नरेंद्र मेहता :-

माय कम्प्लेंट इज अगेन्स्ट हिम. मी या सभागृहात का आलो? मला तिकडे न्याय मिळाला नाही म्हणून. करणारे हेच अधिकारी आहेत. आता यांच्याकडून समाधान झाले नाही म्हणून मी सभागृहात आलो. मला हेच उत्तर देतील तर याला लॉजीक काय आहे?

मा. महापौर :-

ते ठिक आहे. त्यांना पहिले बोलू द्या. मग मा. आयुक्त साहेब बोलतील.

सत्यवान धनेगावे :-

जे फॅक्ट ऑन रेकॉर्ड आहे, त्या बेसीसवर उत्तर देतो आहे. माझी कम्प्लेंट तुमच्या विरोधात, तुमची कम्प्लेंट माझ्या विरोधात असे काही कारण नाही.

नरेंद्र मेहता :-

कम्प्लेंटचा विषय नाही. मला एखादे वाटले की, तुमचे उत्तर मला पटले नाही म्हणून मी हायर बॉडीकडे आलो.

सत्यवान धनेगावे :-

जी काही कार्यवाही कलेली आहे. ती नियमाच्या अधीन राहून, त्या-त्या वेळी त्या-त्या परिस्थिती घेतलेले निर्णय आहेत.

नरेंद्र मेहता :-

मा. आयुक्त साहेब, आपण सांगा.

मा. आयुक्त :-

यामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत, आता निर्णय घेताना त्यांना त्यावेळेस जे अधिकार होते किंवा नव्हते, अधिकार असतील तर त्याचा वापर त्यांनी केला. कशामुळे केला, जी काही रेकॉर्डवर माहिती उपलब्ध आहे,

कारण हा निर्णय आता झालेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा निर्णय २०१० मध्ये झालेला आहे. त्या निर्णयाचे जे-जे रेकॉर्ड उपलब्ध आहेत त्यानुसार ते माहिती देत आहेत. आता राहिला प्रश्न की, यापुढे आपण त्याप्रमाणे कार्यवाही करणार का किंवा निर्णय घेणार काय? तर प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार यापुढील प्रकरणावर उचित निर्णय घेण्यात येईल. असे मी माझ्या अधिकारामध्ये आपल्याला सांगू इच्छितो.

नरेंद्र मेहता :-

साहेब, मी पूर्वीपण याची तक्रार केली होती. आता विषय माझ्या वॉर्डमधील आहे. माझ्या वॉर्डमध्ये तुम्ही ते आरक्षण बदल केले आहे. महापालिकेचे आरक्षण सी.आर.झेड मध्ये, ज्याचा विकास कधी होऊच शकत नाही. जोपर्यंत तो सी.आर.झेड. निघत नाही. बारा वर्षे गेली, अजूनपर्यंत सी.आर.झेड. निघाले नाही. त्या लोकांची अनेक घरे रिडेहलपर्सेंट, त्यांचा प्रॉब्लेम अजून सॉल्व झाला नाही. आणि तुम्ही मला आरक्षणाचे बोलता. कसे होईल ते मला सांगा.

सत्यवान धनेगावे :-

सी.आर.झेड. रिलोकेशन केलेले आहेत. तिकडे गार्डनचे रिझर्वेशन सी.आर.झेड. एरियामध्ये आहे. त्याची परवानगी मिळू शकते. त्यामध्ये लॉस काय झाला?

नरेंद्र मेहता :-

स्कूलचे केले आहे.

सत्यवान धनेगावे :-

बिल्डेबल एरिया हा नॉन-सी.आर.झेड. आहे आणि नॉन बिल्डेबल हा सी.आर.झेड. मध्ये आहे.

प्र. नगरसचिव :-

प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे.

सुहास रकवी :-

मा. महापौर मँडम, मला एक मिनिट विचारायचे आहे. जसे आता श्री. धनेगावे साहेबांनी सी.आर.झेड. सांगितले. श्री. मेहता साहेब बरोबर म्हणाले, आरक्षण बदली करण्याचा अधिकार कोणाचा आहे? कारण आमच्या इकडेसुध्दा समाजाची एक वास्तु आहे. गेली वीस वर्षे झाली, ती सी.आर.झेड. बाधीत आहे. त्याची परवानगी होत नाही आणि आरक्षण चेंज होत असेल तर त्याच्यावर आम्हाला सुध्दा चेंजेस करून द्यावे. आम्ही मागणी करतो की, जसा यांनी तिकडे बदल केला आहे, श्री. मेहता साहेबांनी सांगितले की, तिकडे सी.आर.झेड. दुसऱ्या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याप्रमाणे आमच्या समाजाकरिता सुध्दा तुम्ही मान्यता द्यावी.

सत्यवान धनेगावे :-

समाजाची जागा ही खाजगी स्वरूपाची आहे. ते आरक्षण नाही.

सुहास रकवी :-

पण बदली करण्याचा अधिकार कोणाला आहे?

सत्यवान धनेगावे :-

एका लँड ओनरची होल्डिंग असेल तर ते करता येते.

सुहास रकवी :-

आता श्री. मेहता साहेबांनी सार्वजनिक जागेचे सांगितले की, इथे पाचवा माळा चढवायचा आहे. तर आपल्याला परवानगी मिळत नाही. ही तर सार्वजनिक जागा झाली.

सत्यवान धनेगावे :-

रितसर परवानगीचा अर्ज केला तर मिळते.

सुहास रकवी :-

त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपल्याला मिळत नसेल तर इतर बदली करण्याचा अधिकार कोणाकडे आहे. त्यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करावा, असे मी म्हणतो आहे.

सत्यवान धनेगावे :-

महापालिकेकडून पाठपुरावा चालू आहे.

सुहास रकवी :-

आमच्या समाजाकरिता किती वर्षे झाली. त्याच्याकरिता काहीच केलेले नाही.

सत्यवान धनेगावे :-

सी.आर.झेड चा रिकलासिफिकेशनचा सर्व झालेला आहे.

सुहास रकवी :-

तो साधारण किती दिवसात होईल? किती महिन्यात होईल?

सत्यवान धनेगावे :-

साधारण चार महिन्यांमध्ये आपल्याकडे त्याचा ड्राफ्ट प्लान येऊ शकेल.

मा. महापौर :-

लक्षवेधी घ्या.

प्र. नगरसचिव :-

आजच्या सभेसाठी दोन लक्षवेधी आलेल्या आहेत. एक लक्षवेधी सौ. सरस्वती रजनीकांत मयेकर यांची आहे. आणि दुसरी लक्षवेधी श्री. लियाकत गफ्फार शेख यांची आहे. दोन्ही लक्षवेधी मी मा. महापौरांकडे सादर करतो.

मा. महापौर :-

आजच्या सभेकरीता दोन लक्षवेधी आलेल्या आहेत. पहिली लक्षवेधी सौ. सरस्वती रजनीकांत मयेकर यांची व दुसरी लक्षवेधी श्री. लियाकत गफ्फार शेख यांची आहे. श्री. लियाकत गफ्फार शेख यांची लक्षवेधी मी स्थिकारत आहे. व श्री. सौ. सरस्वती रजनीकांत मयेकर यांची लक्षवेधी मी फेटाळत आहे.

लियाकत शेख :-

मँडम, थँक यू व्हेरी मच. मँडम, नगररचना विभागाकडून दि. २५/११/२०११ रोजी रिलायन्स एनर्जी कंपनीला एक पत्र देण्यात आलेले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये विषय लिहिलेला आहे की, मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी, चाळी, औद्योगिक गाळे, इमारती यांना नगररचना विभागाचे नाहरकत पत्र असल्या शिवाय नवीन विद्युत पुरवठा न करणेबाबत. याबाबत मी १४/०३/२०१३ रोजी एक खुलासा मागितलेला आहे. त्या पत्रामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेले आहे, आजच्या युगात वीज ही भौतिक गरज नसून मुलभूत गरज झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस विद्युत पुरवठा मिळणे अत्यावश्यक आहे व त्यासाठी विद्युत पुरवठा अधिनियम २००३ चे कलम ४३ नुसार विज मिळविण्याचा मुलभूत हक्क त्यांना प्राप्त झालेला आहे. दृट इज बाईर्डिंग. आपण संदर्भाकित पत्रान्वये कोणत्या कायद्या अंतर्गत, शासन परिपत्रक किंवा कोणत्या मा. न्यायालयाचे आदेश किंवा निर्देशानुसार विद्युत पुरवठा बंद करण्याचे संदर्भाकित पत्र आपण रिलायन्स एनर्जी कंपनीला दिलेले आहे. त्याबाबत लेखी माहिती तातडीने कळविण्यात यावी. असा खुलासा मी मागितला होता. मँडम, आजच्या युगात माणसाच्या दोन गरजा आहेत. एक मुलभूत गरज, एक भौतिक गरज. मुलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. भौतिक गरज म्हटले तर एखादी गाडी, नवीन बंगला, दागदागिने. निवारा म्हटले तर पाणी, आरोग्य विभाग आला. शिक्षणाची व्यवस्था आली. लाईटची व्यवस्था आली. या सर्व गोष्टी बघितल्या. तर सर्वप्रथम लाईट ही आजची भौतिक गरज राहिलेली नाही. तर ती मुलभूत गरज झालेली आहे आणि कोणत्या कायद्याच्या आधारे त्यांनी हे परिपत्रक काढलेले आहे? त्याचा खुलासा अजून त्यांनी केलेला नाही. तरी मला माणुसकीच्या दृष्टीकोनातून असे वाटते आणि सर्व प्रीन्सीपल ॲफ नॅचरल जर्सीस, त्यांनाही वीज पुरवठा मिळणे तेवढे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांच्या मुलांना तिथे शिक्षण घेता येईल. झोपडपट्टीत जे लोक राहतात. त्यांना जर लाईटच नसेल तर ते शिक्षण काय घेतील? तर याच्यावर विशेष लक्ष देऊन आपण प्रशासनाला योग्य ते निर्देश द्यावे हि विनंती. धन्यवाद.

सत्यवान धनेगावे :-

मा. महापौर महोदयांच्या परवानगीने बोलतो. मिरा भाईदर महानगरपालिका २००२ पासून अस्तित्वात आलेली आहे. या महापालिकेमध्ये १९ गावांचा समावेश आहे. त्यापैकी पाच गाव एम.एम.आर.डी.ए. मध्ये आहेत. महापालिका क्षेत्रात जे नव्याने बांधकाम झालेले आहेत त्या बांधकामाच्या बाबतीत सर्व केल्यानंतर असे लक्षात आले की, विदाऊट ओ.सी. बिल्डिंगची ॲक्युपन्सी होत आहे. विदाऊट ओ.सी. इंडस्ट्रीअल गाळे असतील, कमर्शिअल असतील, त्यांनी ॲक्युपन्सी होत आहे. म्हणून मागच्या वर्षी आम्ही तत्कालीन मा. आयुक्त साहेबांकडे मिटींग घेऊन त्यात डिसीजन घेतला होता की, ओ.सी. घेतल्याशिवाय वैयक्तिक वीज पुरवठा करु नये. तसेच ही कार्यवाही करत असताना ०१/०१/१९९५ पूर्वीचे जे झोपडपट्टीधारक, गाळेधारक आहेत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून आपण त्यांना एन.ओ.सी. देतो आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे जे प्रोटोकटेड आहेत, त्यांना आपण वीज पुरवठा देत आहोत.

लियाकत शेख :-

श्री. धनेगावे साहेब, आपण म्हणता की, १९९५ पूर्वीचे जे आहेत त्यांना आपण देतो. दृट इज ऑफिशिअली. नो डाऊट अॅट ऑल. परंतु आता जे नवीन बांधकाम करतात त्यांच्यावर अडीज पट शास्ती लावून तुम्ही कर आकारणी करता ना? तुमच्याकडे तसे परिपत्रक आहे ना?

सत्यवान धनेगावे :-

आहे.

लियाकत शेख :-

जर त्या परिपत्रकानुसार अडीज पट शास्ती लावून त्यांच्याकडून टॅक्स घेता. तर कमीत कमी वीज पुरवठा हा त्यांचा तेवढा मुलभूत हक्क नाही का? आपण त्यांच्याकडून अडीज पट घेऊन त्यांना अधिकृत देतो का? नाही ना. त्याच धर्तीवर, त्याच अटीवर कमीत कमी माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना वीज पुरवठा देण्यास आपल्याला काय हरकत आहे.

सत्यवान धनेगावे :-

अडीज पट शास्ती ही यासाठी आहे की, अनधिकृत बांधकामाच्या संख्येत वाढ होऊ नये. अनधिकृत बांधकामावर नियंत्रण राहावे हा सर्व त्यामागचा उद्देश आहे.

लियाकत शेख :-

साहेब, तुमचे इंटेशन कलीअर आहे की, यामुळे अन ऑथोराइज कन्स्ट्रक्शनला पाठिंबा मिळतो. तरी त्याच्यामध्ये तुम्ही तर वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला तर तुम्हाला नक्की जाणीव होईल की, याच्यात आपण एकदा अडीज पट शास्ती घेतो. त्यात लोकांचा कुठेतरी भर येतो की, अडीज पट शास्तीच भरायची. तर ती शास्ती घेताना त्यांना कमीत कमी तेवढी तरी लिबर्टी द्या की, त्यांना विद्युत पुरवठा मिळेल. तुम्हाला जेव्हा डिमॉलीश करायचे असेल, यु कॅन डिमॉलीश. तुम्हाला जेव्हा कार्यवाही करायची असेल तेव्हा तुम्ही कार्यवाही करा.

मा. महापौर :-

साहेब, आपण इलिगल घरांना टॅक्स लावतो, असेस करतो. आपल्या रुल्समध्ये जे आहे ते आपण करतो. मग इलेक्ट्रीसीटीचे कनेक्शन द्यायला काय प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी आपण इलिगल बांधकाम तोडणार त्या दिवशी तुम्ही कट करा.

सत्यवान धनेगावे :-

एकीकडे आपण टॅक्स आकारणी करतो. दुसरीकडे अनधिकृत बांधकाम विभाग त्यांना अनधिकृत बांधकामाची नोटीस देते. हे दोन्ही रेकॉर्ड घेऊन लोक कोर्टात जातात.

लियाकत शेख :-

मॅडम, इलेक्ट्रीसीटी ॲक्ट २००३, सेवशन ४३ तुम्हाला कलीअर कट म्हणते आहे की, इट्स अ बाईर्डींग ड्युटी. कोणत्याही वीज कंपनीने एक महिन्याच्या आत जर त्यांना वीज पुरवठा दिला नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. डॅट्स मीन दे हॅव गॉट फंडामेंटल राइट ऑफ देर ओन. तर अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना देणार नाही का? नियम आपण तयार केला आहे काय? केंद्र शासनाचा नियम आहे की, त्यांना हे द्यायचे आहे. तर हे परिपत्रक कोणत्या आदेशान्वये आहे? मा. हायकोर्टाकडे काही आहे का? मा. हायकोर्टाने सांगितले आहे?

सत्यवान धनेगावे :-

आम्ही जो निर्णय घेतला आहे तो अनधिकृत बांधकामावर कंट्रोल आणि पुढे संख्या नाही वाढली पाहिजे हा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये आहे.

लियाकत शेख :-

साहेब, आम्हाला याचा संपूर्णपणे जाणीव आहे. याचे इंटेन्शन कलीअर आहे. अनधिकृत बांधकामांना पाठिंबा मिळू नये हा यामागचा उद्देश आहे. परंतु, मी हा जो मुद्दा मांडत आहे, इलेक्ट्रीसीटीच्या बाबतीत, हा एक माणुसकीच्या दृष्टीकोनातून तुम्हाला जेव्हा डिमॉलीश करायचे असेल, यु कॅन डिमॉलीश इट. पण तुम्हाला जोपर्यंत घर आहे, तोपर्यंत त्याला लाईट देण्यासाठी काय हरकत आहे?

जुबेर इनामदार :-

मा. महापौर मॅडम, अनधिकृत बांधकाम या शहरासाठी कर्करोग आहे हे आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे. शास्ती लावण्याआधी २००७ मध्ये हा विषय मा. महासभेसमोर आला होता. अनधिकृत बांधकामाला शास्ती लावायची याकरिता मा. महासभेने ठराव करून दिलेला आहे. वीज पुरवठा करू नये हा निर्णय, ९५ च्या आधीचे जेवढे बांधकाम आहेत. त्यांना आपण संरक्षण देत आहोत. ९५ नंतरच्या बांधकामांना वीज पुरवठा करणार नाही किंवा नवीन जे काही अनधिकृत बांधकाम असतील त्यांना वीज पुरवठा होऊ शकत नाही किंवा केला जाणार नाही, हा निर्णय घेताना तुम्हाला मा. महासभेच्या परवानगीची किंवा जो धोरणात्मक निर्णय होता त्याकरीता तुम्हाला मा. महासभेच्या परवानगीची गरज वाटलीच नाही का? तुम्ही तुमच्या स्तरावर त्याचा निर्णय कसा दिला?

लियाकत शेख :-

तुमच्या स्तरावर परस्पर दिलेला आहे. मा. महासभेची साधी मंजूरी नाही. तुम्ही मा. महासभेला कॅन्फीडन्समध्ये घ्यायला पाहिजे होते की, आपल्याला असे-असे करावे लागेल. पण आमच्या या एका प्रश्नाला कसलेच उत्तर देण्यात आलेले नाही. कच-याची टोपली दाखविण्यांत आलेली आहे.

हेलन गोविंद :-

सन्मा. महापौर मॅडमच्या परवानगीने बोलते. श्री. लियाकत शेख साहेब जे बोलले, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण संपूर्ण उत्तन, पाली, डोंगरी, चौक हा गाव तिथे स्थानिक लोक बन्याच वर्षापासून आहेत. तर तिथे लोकवस्तीमध्ये पिढ्या-न्-पिढ्या लोक राहात असल्यामुळे लोकांना राहण्यासाठी घरे कमी पडतात. तर लोक त्याच जागेवर दोन-तीन मजले बांधतात किंवा नवीन घर बांधतात. कारण पूर्वीची जुनी घरे रेतीची होती. तर आता सहाजिकच, सरकारी जागा कोणाची की, सातबारा उतारा असल्यामुळे त्या लोकांना आता पद्धतशीर वीज पुरवठा मिळत नाही. आता संपूर्ण मिरा भाईदरमध्ये एखादी बिल्डींग बांधली की, ते चार पाच

माळे अनधिकृत असतात, त्यांना पाईपलाईन जाणार, तिकडे लाईट बसणार, स्ट्रीट लाईट बसणार. आजपर्यंत बरेच वर्षे झाली, उत्तन परिसरामध्ये स्ट्रीट लाईट सुधा नाहीत. पाईपलाईन सुधा नाहीत. मिरा भाईदरमध्ये एखादी बिल्डिंग बांधल्यानंतर तिकडे ताबडतोब त्या बिल्डरना पाईपलाईन मिळणार, तिकडे लाईट बसवणार, संपूर्ण सुविधा पुरवणार. मग आजपर्यंत आमच्या उत्तन परिसरामध्ये भरपुर अन्याय झालेला आहे. लोक नवीन घर बांधतात ते अंधारामध्ये कसे राहणार. म्हणून तुम्ही काहीतरी खुलासा करा आणि स्ट्रीट लाईटचीसुधा आवश्यकता आहे.

मा. महापौर :-

सर्वांनी बसून घ्या.

लियाकत शेख :-

उत्तन व आसपासच्या परिसरामध्ये खिंचन, मुस्लिम, हिंदू अशी संमिश्र लोकवस्ती आहे. त्यामध्ये मच्छीमारी करणारे, शेती करणारे, व्यापारी, नोकरदार इत्यादी वर्गाचा समावेश आहे. मच्छीमारी हा उत्तन व आसपासच्या परिसरातील प्रमुख व्यवसाय असल्यामुळे समुद्रकिना-चावर अनेक कोळीवाडे वसलेले आहेत. परंतु, सातत्याने कुटुंबामध्ये नैसर्गिकरित्या जनसंख्या वाढत असल्यामुळे ती राहात असलेली जागा त्यांना अपुरी पडू लागली. त्यानंतर जागेच्या अभावामुळे ते त्यांच्या शेतातील जमिनित घरे बांधू लागले. मग अशा ठिकाणी स्वतःच्याच जागेत घरे बांधत असताना त्यांच्या अज्ञानीपणामुळे, तसेच मिरा भाईदर महानगरपालिका अथवा एम.एम.आर.डी.ए. च्या परवानगी त्यांना मिळत नसल्यामुळे, किंवा त्या प्रक्रियेची त्यांना योग्य माहिती नसल्यामुळे त्याकडे अनावधानाने दुर्लक्ष करून अशी घरे उभी राहू लागलेली आहेत. त्याचबरोबर सुझ नागरिकांनी बांधकामासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी शासकीय परवानगी घेण्यासाठी शासकीय मुल्य भरून त्यांना अधिकृत बांधकाम करण्याची इच्छासुधा आहे. असे काही लोक आहेत की, त्यांना ऑफिशिअली परवानगी पाहिजे आहे. परंतु, एका ठिकाणी एम.एम.आर.डी.ए. चे नियोजन आणि दुसऱ्या ठिकाणी एम.बी.एम.सी. चे व्यवस्थापन, आमची परिस्थिती खूपच दुहेरी कात्रीत सापडलेली आहे. तर याबाबतीत, मा. महापौर मँडम, तुम्ही प्रत्यक्षात जातीने लक्ष घालून कार्यवाही करावी.

मा. महापौर :-

द इलेक्ट्रीसीटी अॅक्ट २००३ च्या कलम ४३ नुसार जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मालकी जमिनित अथवा झोपडपड्यांमधील बांधलेल्या स्वतःच्या घरांमध्ये जर कोणी विजेची मागणी केली तर एका महिन्यामध्ये विजेची पूर्तता करून देणे बंधनकारक आहे. आणि हा कायदा केंद्र शासनाने केलेला आहे. करीता या कायद्यानुसार मा. आयुक्तांनी कारवाई करावी.

सरस्वती मयेकर :-

मा. महापौर मँडम, मी आपल्या परवानगीने विचारू इच्छिते की, माझा विषयसुधा महत्वाचा होता. तो फेटाळ्याचे कारण काय आहे?

मा. महापौर :-

तुमचा विषय एवढा महत्वाचा नव्हता जेवढा हा महत्वाचा होता. कारण हे विजेसाठी लोक रोज येतात. तुमचा वाटल्यास आम्ही दुसऱ्या

लियाकत शेख :-

मँडम, त्याच्यामध्ये लक्षवेधी घेण्यासारखे महत्वाचे नाही.

मा. महापौर :-

श्री. शेख साहेब, तुम्ही बसा. लक्षवेधी घ्यायची की नाही ते माझ्यावर आहे आणि मला जो विषय महत्वाचा वाटला तो मी घेतलेला आहे. तो माझा अधिकार आहे. आणि मला वाटले की, ते लोकांना जास्त गरजेचे होते म्हणून मी घेतलेला आहे.

शरद पाटील :-

मँडम, तो अधिकार नकीच आपला आहे. तरीसुधा जेव्हा तीन दिवस साफसफाईचे काम बंद झाल्यानंतर या शहरामध्ये जे पिशव्यांचे साम्राज्य दिसत होते आणि पूर्ण शहरामध्ये त्या पिशव्या दिसत होत्या आणि या शहराचे नाव बदलण्यासारखे आले होते की, पिशवी शहर ठेवावे असे लोक बोलत होते.

मा. महापौर :-

तरीसुधा तुम्हाला वाटते की, लोकांनी अंधारात रहावे?

शरद पाटील :-

मँडम, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही दिला. पण आम्ही त्याच्याबद्दल आमची मते तुमच्यासमोर मांडतो. नंतर तुम्ही त्याच्यावरपण निर्णय घ्या. किंवा एक विषय घ्या. याबाबत विषयपटलावर सविस्तर रितसर विषय घ्या. आणि इकडच्या प्लास्टीकच्या पिशव्या आणि प्लास्टिक बंद करावे अशा या शहराला सुचना देऊन ठेवा.

मा. महापौर :-

ऑलरेडी जी.आर. आलेला आहे. आणि आपण ते घेऊ.

शरद पाटील :-

मँडम, त्याच्यावर कारवाई होत नाही.

मा. महापौर :-

मी कारवाई करायला सांगते.

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५२, दि. १५/०९/२०१३ रोजीच्या मा. महासभेचे इतिवृत्तांत कायम करणे.

नरेंद्र मेहता :-

मा. महापौर मँडम, सभागृहाचे कामकाज चालू करण्यापूर्वी एक आपल्या निदर्शनास आणुन देतो. मा. आयुक्त महोदय, स्टॅर्डींग कमिटीने आपले बजेट फायनल केलेले आहे आणि आपण अंतिम मान्यतेला मा. महासभेपूढे सादर केलेले आहे. आता २१ तारखेला आपण आर्थिक व प्रशासकीय विषयाची सभा बोलवली आहे. कोणत्याही नियमात ही सभा बसू शकत नाही. तुम्ही एकदा बजेट लॉक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला परत बदल करता येणार नाहीत. या अधिकायांनी ही सभा कशी लावली याचा सभागृहाला खुलासा करावा. मा. महासभेच्या अगोदर मा. स्थायी समितीमध्ये बजेट फायनल झालेले आहे. आपण त्या दिवशी सगळे अमाऊंट लॉक केले. आता तुम्ही स्टॅर्डींगमध्ये, बजेट हे मधल्या काळाचे आहे, स्टॅर्डींग आणि मा. महासभेत तुम्ही त्याच्यामध्ये बदल करता. तुम्ही हे उद्या स्टॅर्डींगमध्ये मंजूर केले तर तुम्ही आम्हाला जो बजेट दिला आहे तो पण बदल होईल. पन्नास-पन्नास लाखाचे विषय आहेत. करोडो रुपयांचे विषय आहेत. आतापर्यंत एकदा स्टॅर्डींगने लॉक केल्यानंतर आर्थिक व प्रशासकीय विषय होत नाहीत. आपण कोणत्या कायद्याखाली आणले? आपल्याला हे पण जाणीव करून घावे लागेल का? मला ऑडीटरने सांगावे. तुम्ही आम्हाला सगळे फिगर दिले, ही इन्कम, ही लॉस. दुसरे महत्वाचे, पूर्ण वर्षाचे बजेट फायनल केले आणि त्रैमासिक खर्च आता दाखवतात. आता दाखवून काय करणार? हे कोणत्या कायद्याखाली आहे ते मला सांगावे. तुम्ही ते केले तर फिगरमध्ये नक्कीच फरक पडणार? मा. आयुक्त महोदय, एवढे आपल्याला तरी माहिती असेल. आर्थिक व प्रशासकीय विषय, बाकी ठिक आहे, तुमचे जनरल विषय असतील, ज्यामध्ये आर्थिक काही फरक पडत नाही, ते निर्णय तुम्ही घ्या. आर्थिक व प्रशासकीय विषय होऊ शकत नाहीत. तर सन्मा. सभागृहाला माझी विनंती आहे की, त्यांना निर्देश घ्या, जे काही आर्थिक विषय असतील ते मागे घेण्यात यावे. तुमचा बजेट फायनल झाल्यानंतर तुम्ही एक तारखेला करा. आता तुम्हाला ते करता येणार नाही. तसेच याच्यातपण झालेले आहे.

शरद बेलवटे :-

मा. महापौरांच्या परवानगीने बोलतो. तुमचा विषय बरोबर आहे. परंतु, मी संबंधित विभागप्रमुखांना सांगितलेले आहे की, आर्थिक व प्रशासकीय मंजूरी जरी गेले असेल, परंतु निविदा प्रक्रिया ही पुढील बजेटमधूनच करावी लागेल. तोपर्यंत ते पेंडींग राहील.

नरेंद्र मेहता :-

निविदा प्रक्रियेचा विषय नाही. एक समजून घ्या. बजेट हा लॉक झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक व प्रशासकीय ठेवायला काही बदल करता येणार नाही. हाव यू कॅन ड्रावब्रॅक्चु की, आम्ही मा. महासभेला हेच करणार आहोत. तुम्हाला आता तो करता येणार नाही. तुम्हाला तो विषय मागे घ्यावा लागेल. मला कोणावर आरोप करायचा नाही. एखादी चुक झाली असेल, तो आर्थिक विषय तुम्हाला मागेच घ्यावा लागेल.

शरद बेलवटे :-

मा. महासभेच्या मंजूरीच्या अधीन राहून

नरेंद्र मेहता :-

मा. महासभेची मंजूरी सोडा. तुम्ही स्टॅर्डींगमध्ये विषय मंजूर करणार आहात. मा. महासभेचा काय संबंध आहे?

ध्रुवकिशोर पाटील :-

मा. महापौर मँडम, त्यांनी फक्त आर्थिक व प्रशासकीय मंजूरी मागितलेली आहे.

नरेंद्र मेहता :-

आता तुमच्याकडे फंड शिल्लकच नाही तर आर्थिक देणार कसे? त्यांनी लॉक करून फंड तुम्हाला पाठवला. आता तुम्ही कुठून देणार? कोणत्या हेडखाली फंड मंजूर करणार? हे होऊच शकत नाही.

ध्रुवकिशोर पाटील :-

श्री. बेलवटे साहेब, आताच्या बजेटमध्ये त्याची तरतुद आहे?

शरद बेलवटे :-

त्याचे प्रोफ्हीजन आहे, परंतु फक्त ठराव करताना.....

नरेंद्र मेहता :-

प्लस मायनस लॉक केलेले आहे. तुम्ही हे केल्यानंतर चॅलेंजची गोष्ट होईल. निविदा काढत रहा. कधी मंजुर होणार नाही. तुम्हाला टेक्नीकलीपण पुढच्या वर्षात हे सगळे डिफीकल्टी होईल. ही वस्तुस्थिती आहे.

ध्रुवकिशोर पाटील :-

मा. महापौर मँडम, त्यांनी फक्त आर्थिक व प्रशासकीय मंजुरी मागितलेली आहे. निविदा काढण्याचे त्यांनी मागितलेले नाही त्यामुळे आपण ते करु शकतो.

नरेंद्र मेहता :-

मँडम, निविदा काढायला माझा काही प्रॉब्लेमच नव्हता. निविदेचा विषय असता तर मी आरोप पण केला नसता साहेब, आर्थिक व प्रशासकीय आहे, अमाऊंट लॉक केल्यानंतर हे कोणत्या फंडातुन मंजुर करणार?

शरद बेलवटे :-

सर, तो अपडेशन आणि मॅनेन्सचा विषय आहे. तरीदेखील तुमच्या विनंतीला मान देऊन जो ठराव होईल तो मा. महासभेच्या मंजुरीच्या अधीन राहून असा होईल त्यानंतरच..

नरेंद्र मेहता :-

काहीतरी काय बोलता, तुम्ही पन्नास लाखासाठी मा. महासभेमध्ये कशाला येणार? अणि मा. महासभेमध्ये तुम्ही येणार तर कधी येणार? बजेट नंतरच येणार ना? मग तुम्ही बजेटनंतर डायरेक्ट या तुम्हाला उलटी प्रोसेस करायची गरज काय आहे? मा. आयुक्त महोदय, हा विषय तुम्हालाही समजला हे होऊ शकत नाही.

जुबेर इनामदार :-

मा. महापौर मँडम, मा. स्थायी समितीमध्ये जे विषय दिलेले आहेत, एकतर फायबरची झाकणे लावायची की नाही, याचा निर्णय घ्यायचा आहे. आर्थिक व प्रशासकीय मंजुरीचा अर्थ हा झाला की, हे काम पुढे करून घ्यायचे की नाही. त्याला एक आर्थिक व प्रशासकीय मंजुरी लागते. मला तरी वाटत नाही की, आपण उद्या निविदा काढायला निघालो आहे. निविदा काढा हा विषय नाही.

नरेंद्र मेहता :-

साहेब, निविदा काढायला तुम्हाला अडचण नाही.

जुबेर इनामदार :-

मा. महापौर मँडम, दरवर्षी एक हेड निर्माण केलेले आहे. हेडमध्ये आपण उल्लेख करत नाही की, त्याच्यातुन कोणती कामे करून घ्यायची एक हेड निर्माण केलेला आहे त्या हेडमधुन तो खर्च वजा केला जातो.

नरेंद्र मेहता :-

मग आत्ता कुठून वजा करणार?

जुबेर इनामदार :-

हेड निर्माण केलेला आहे. हेड आहे त्याच्यामधुन करणार त्याच्यामध्ये नविन कामे प्रस्तावित नसतात.

नरेंद्र मेहता :-

मा. आयुक्त साहेब, प्लस मायनस अमाऊंट लॉक करून मा. महासभेला पाठवले आहे.

जुबेर इनामदार :-

सन्मा. सदस्य श्री. नरेंद्र मेहताजी, तुम्ही दिशाभुल करता. लेखाशिर्षामध्ये आपण कधी सांगतो की, इथुन इथर्पर्यंत पाईपलाईन टाकायची आहे किंवा ही कामे करायची आहेत. एक लेखाशिर्ष निर्माण केले जाते. त्यातुन लागणारी कामे करून घेतली जातात. आर्थिक व प्रशासकीय मंजुरी घेतल्यानंतर.....

मा. आयुक्त :-

यामध्ये जी प्रक्रीया पुर्ण करण्याची आहे आणि प्रक्रिया पुर्ण करताना मा. महासभेच्या मंजुरी नंतरच, म्हणजे मा. महासभेची बजेटला मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची पुढची कार्यवाही करण्यात येईल. ही फक्त प्रक्रिया पुर्ण करण्याची स्थिती आहे. यामध्ये समजा मा. महासभेने उद्या असा निर्णय घेतला की, आपल्याला या बजेट हेडमध्ये तरतुद ठेवायची नाही किंवा तरतुद कमी करायची आहे, तर आपोआप मा. स्थायी समितीने जो ठराव केलेला आहे तो व्यपगत होईल. जर व्यपगत झाला नाही तर त्यांना परत मागे घेण्यासाठी विनंती करण्यात येईल.

नरेंद्र मेहता :-

मा. आयुक्त साहेब, असे असते तर तुम्ही शंभर करोड दुसरे काही प्रस्ताव असतील तर आत्ताच मंजुर करून घेतले असते. आत्ता तुम्ही आम्हाला पत्र देता की, बजेटमध्ये तरतुद नाही म्हणून चांगली चांगली पत्र बांधकाम विभागाकडुन येतात. मग तुम्ही करून घ्या पुढच्या बजेटमध्ये होईल झाले नाही तर ऑटोमॅटीक कॅन्सल होईल तुम्ही कामे करता का?

मा. आयुक्त :-

हा जो विषय ठेवण्यात आलेला आहे तो ऑपरेशन अँड मेन्टेनन्सचा विषय आहे आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तो विषय आवश्यक आहे. त्यामध्ये कालाव्यपय होऊ नये, प्रक्रिया पुर्ण व्हावी आणि मा. महासभेने बजेटला मंजुरी दिल्यानंतरच त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी ही भुमिका आहे.

नरेंद्र मेहता :-

साहेब, ऑडीटर पण आहेत, त्या सर्वांशी माझी चर्चा झाली. तज्ज्ञ लोकांशी चर्चा झाली. तुम्ही बजेट लॉक केलेले आहे. आत्ता याला आर्थिक व प्रशासकीय मान्यता द्यायला कोणत्या हेडखाली? तुम्हाला आत्ता त्या हेडला टच करता येणार नाही. तुम्ही त्याला टच केले तर गडबड होईल.

ध्रुवकिशोर पाटील :-

याच्यामध्ये एमर्जन्सी होती म्हणुन हा विषय घेतलेला आहे मा. आयुक्त साहेबांनी खुलासा केलेला आहे, त्यामुळे आणखीन वाद करण्यात काही मतलब नाही.

नरेंद्र मेहता :-

साहेब, कितीही एमर्जन्सी असले तरी तुम्ही जाऊन एक करोडचा रस्ता करू शकता का? तुम्हाला मान्यता द्यावी लागेल. किती एमर्जन्सी असेल तरी तुम्हाला प्रोसेस फॉलो करावी लागेल ना? आणि एवढी एमर्जन्सी होती तर दहा दिवसांपूर्वी का मंजुर केले नाही?

मा. आयुक्त :-

हा एमर्जन्सीचा विषय आहे. आणि मा. महासभेच्या मान्यतेनंतरच त्याच्यावर अंमलबजावणी होईल.

नरेंद्र मेहता :-

तुम्ही मा. महासभेला परत विषय सादर करणार का?

मा. आयुक्त :-

मा. महासभेने बजेटला मान्यता दिल्यानंतर मा. स्थायी समितीने जी मंजूरी दिलेली आहे त्याची मान्यता मिळाल्यानंतरच अंमलबजावणी होईल.

नरेंद्र मेहता :-

मॅडम, लिस्टन टू मी इज डॅट नॉट पॉसीबल मा. आयुक्त साहेब, आपण काहीतरी उत्तर देऊ नका. प्रत्येक गोष्टीला आम्हाला तक्रार करावी लागते. हे होतच नाही. तुम्ही ऑडीटरना विचारा आर्थिक व प्रशासकीय होऊ शकते का? आजच्या मा. महासभेमध्ये जे आर्थिक व प्रशासकीय केलेले आहे, आत्ता वी हॅव द झीरो फंड टू युज. ते सगळे फिगर लॉक झालेले आहेत. आर्थिक व प्रशासकीय विषय तुम्हाला बजेट नंतरच करता येतील. तुम्ही कसे करणार? मा. आयुक्तांनी खुलासा करावा.

मा. महापौर :-

ते बोलले की, त्यांनी एमर्जन्सीमध्ये घेतलेले आहे.

नरेंद्र मेहता :-

गोल-गोल उत्तर देतात क्लीअर करावे.

भागवत मुरकुटे (मा. मुख्य लेखापरिक्षक) :-

मा. महापौरांच्या परवानगीने बोलतो. साहेब, ही जी आर्थिक व प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे, आपला २०१२-१३ चा जो अर्थसंकल्प मंजुर झालेला आहे, मा. महासभेने मंजुर केला होता. त्याची तरतुद शिल्लक आहे. त्यातुनच आपण ते प्रस्तावित करत आहोत. ही आर्थिक व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर जी निविदा प्रक्रिया होणार आहे, ती २०१३-१४ या आर्थिक वर्षात होणार आहे. आपण ज्या प्रशासकीय मान्यता घेतो त्या पाच वर्षाकरीता कार्यान्वीत असतात. म्हणजे पाच वर्षात आपल्याला ते काम कधीही हातात घेता येते. आत्ता आपण ती फक्त तातडीची बाब असल्यामुळे.....

नरेंद्र मेहता :-

पाच वर्षे काय बोलले?

भागवत मुरकुटे (मा. मुख्य लेखापरिक्षक) :-

कोणत्याही प्रशासकीय मान्यता पाच वर्षे अँकटीव्ह असतात तर आपण आत्ता ज्या आर्थिक व प्रशासकीय मान्यता घेतो ते फक्त कामाची निकड बघुन घेत आहोत आणि मागच्या वर्षाची जी मंजुर तरतुद आहे त्यात तरतुद शिल्लक आहे त्यातुनच आपण ती घेत आहोत ते आत्ता खर्च पडणार नाही म्हणजे ते पैसे पुढे कॅरी फॉरवर्ड होणारच आहेत.

नरेंद्र मेहता :-

मग मी असे गृहीत धरू का की, तुम्ही हा जो काही खर्च आहे तो पुढच्या बजेटमध्ये टाकणार? तुम्ही अँडव्हान्समध्ये करत आहात.

भागवत मुरकुटे (मा. मुख्य लेखापरिक्षक) :-

आपण आर्थिक व प्रशासकीय मान्यता घेतो आहे.

नरेंद्र मेहता :-

मग ते अँडव्हान्सच झाले ना? खर्च पुढच्या वर्षी टाकणार आहात, त्या बजेटच्या अनुषंगाने?

मा. महापौर :-

ते पुढचे बोलत नाही ते सांगतात की, गेल्या बजेटमध्ये जे ऑलरेडी सॅकन्शन झालेले आहे त्याच्यासाठी ते मागत आहेत.

नरेंद्र मेहता :-

ते तसे बोलत असतील तर माझे त्याच्या मध्ये असे उत्तर आहे की, मी एखादे ओपन लॅन्ड टॅक्स सांगतो. तुम्ही पुढच्या वर्षी दहा करोड दाखवलेले आहे. आता तुम्ही मला दहा करोड कुठली फिगर दिली. जी बाकी आहे तेच दिले. दहा करोड त्या वर्षात येणार आहेत का तर नाही. तुम्ही आम्हाला ते सगळे पुढच्या याच्यात दाखवले तुम्ही सगळे अँड ऑन करून आम्हाला नविन फिगर दिली आता तुम्हाला जुन्यामध्ये कसे वापरता येईल आयदर तुम्ही असे सांगा की, आता आम्ही जे मंजुर करतो, तो खर्च पुढचे बजेट जे काही मा. महासभेमध्ये मान्य होईल त्यामधुन तो खर्च कमी होईल. उद्या तुम्ही स्टॅर्डींग मध्ये जो काही मान्य करणार, २६ ला बजेट झाल्यानंतर तो खर्च पडेल असे तुमचे म्हणणे आहे का?

भागवत मुरकुटे (मा. मुख्य लेखापरिक्षक) :-

त्यानंतरच खर्च पडणार आहे.

नरेंद्र मेहता :-

तसे मी आता मम्मीजींना आठवण करून देतो, श्री. दिपक खांबित इकडे बसलेले आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात नाल्याचा विषय होता. आम्ही सांगितलेले की, हा खर्च पडत नाही निविदा काढा आणि त्यानंतर मार्चला काम चालू होईल ठराव मांडला होता की, निलंबित करा. अधिकाऱ्यांनी दिशाभुल कशी केली? बजेटमध्ये तरतुद नसताना विषय कसा दिला? प्रोसिर्डींग काढा आणि बघा. तुम्ही डॉक्टरला निलंबित केले. मा. महापौर मॅडम, तुम्हालाही आठवण असेल आपण दोन दिवस सभा तहकुब ठेवली होती यासाठी की आम्ही एक भावना आणली होती की, आता आपण प्रोसेस केली तर एप्रिलला नाल्याचे काम सुरु होईल. पावसापर्यंत कम्प्लीट होईल सभागृहाने तसा ठरावच केला की, निलंबित करा.

जुबेर इनामदार :-

मॅडम तेहा तो लेखाशिर्षकच निर्माण केला नव्हता. मला एकच विचारायचे आहे. ऑडीटर साहेब, मला एक सांगा, लेखाशिर्ष लॉक झाला. आपण एका लेखाशिर्षखाली आठ-दहा कोटी एकदा ठेवल्या नंतर तो लॉक झाला. विषय आर्थिक व प्रशासकीय मंजुरीचा असतो. त्या लेखाशिर्षांतर्गत कोणती कामे होणार आहेत याचा उल्लेख कधी आपण अर्थसंकल्पामध्ये केला आहे का?

भागवत मुरकुटे (मा. मुख्य लेखापरिक्षक) :-

नाही.

जुबेर इनामदार :-

करत नाही. तिथे तुमचा विषय संपला. साहेब, सन्मा. सदस्य फक्त दिशाभुल करत आहेत.

नरेंद्र मेहता :-

कसली दिशाभुल आम्हाला मा. आयुक्तांनी लेखी द्यावे की, स्टॅर्डींगला बजेट झाल्यानंतर आर्थिक व प्रशासकीय मान्यता होईल.

मा. महापौर :-

तुम्ही जे बोलता त्याच्यावरच बोलून संपवा. तुम्ही दिड-दोन तास याच्यावर बोलणार का?

नरेंद्र मेहता :-

मॅडम, महत्वाचा विषय आहे जो आज सभागृहात बेकायदेशीर ठरणार.

मा. महापौर :-

एवढा महत्वाचा होता तर तुम्ही काल येऊन मा. आयुक्तांच्या निर्दर्शनास आणायला पाहिजे होते.

नरेंद्र मेहता :-

मी स्टॅर्डींगचा सदस्य नाही. मला कालच संध्याकाळी हा स्टॅर्डींगचा अजेंडा मिळाला आपण विरोधी पक्षनेता दालनामध्ये दिला होता. मला काल आला त्यावेळी हे आश्चर्य वाटले. मी इतर ठिकाणी माहिती जमा केली. आपल्या अधिकाऱ्यांशी बोललो की, साहेब असे करता येत नाही. आजपर्यंत महापालिकेच्या इतिहासामध्ये कधी असे झालेले नाही.

मा. महापौर :-

तुम्ही अधिकाऱ्यांकडूनच माहिती गोळा केली ना? मग ज्यांनी सांगितले त्यांना बोलायला सांगा की, इथे होत नाही.

नरेंद्र मेहता :-

मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर राहत नाही. ठाणे सचिव, जे स्वराज्य संस्थेचे लोक आहेत, त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि तदनंतर बोलतो. मा. आयुक्त महोदय, आजपण सभागृहामध्ये आर्थिक व

प्रशासकीय विषय आहे. आत्ता मला सांगा, तुम्ही हे कसे करणार? तुम्ही ऑलरेडी बजेट लॉक केले आहे. बजेटची मिटींग लावली आहे. मग आत्ता मध्ये जाऊन तुम्ही फंड कसे काढून घेणार? हाऊ ईट ईज पॉसीबल? तुम्ही बाकी पॉलीसी डिसीजन, ठराव, निविदा घ्या. आर्थिक व प्रशासकीय मान्यता देता येणार नाही.

मा. आयुक्त :-

मी स्पष्ट केलेले आहे की, मा. महासभेने बजेट मंजुर केल्याच्या अधीन राहूनच हे निर्णय घ्यावे लागतील. कालपव्यय होणार नाही आणि पुढे जेव्हा बजेट मंजुर होईल त्या बजेट हेडमध्ये जी तरतुद असेल त्याच्या मर्यादेमध्ये तो खर्च करण्यात येईल. त्यामध्ये जर रिअँप्रोप्रिएशन करायचे असेल तर आपल्याला परत रिअँप्रोप्रिएशनची प्रक्रिया पूर्णपणे दक्षता घेण्यात येईल आणि समजा बजेट हेडमध्ये आपण तरतुद ठेवली नाही असा निर्णय घेतला तर तो ठराव मागे घेण्यासाठी मा. स्थायी समितीला सुचित करण्यात येईल.

नरेंद्र मेहता :-

आत्ता मा. महासभेचे काय करणार आहात? आज आर्थिक व प्रशासकीय मान्यतेचा विषय मा. महासभेतपण आहे. आत्ता तुमचे बजेटचे फिगर लॉक आहेत हे कोणत्या हेडमध्ये देणार? हे पण पुढच्या वर्षी?

भागवत मुरकुटे (मा. मुख्य लेखापरिक्षक) :-

मा. महापौरांच्या परवानगीने बोलतो. साहेब, बजेटमध्ये आपण जे प्रोलीजन केलेले आहेत. त्यापैकी अद्याप ही रक्कम अखर्चित आहे जी आपण आत्ता घेतलेले फिगर्स आहेत, त्यामध्ये रक्कम अखर्चित आहे त्यातुनच आपण हे प्रस्तावित केलेले आहेत.

नरेंद्र मेहता :-

म्हणून मी तुम्हाला उदाहरणही दिले. तुम्ही दहा करोड रुपये ओपन लॅन्ड टॅक्सचे दाखवलेले आहेत. हे तुम्ही आम्हाला येणाऱ्या वर्षात दाखवलेले आहेत. ते कुठले दाखवले? या वर्षाचे बाकी आहेत म्हणून दाखवले ना? तर आत्ता ते साडेनऊ करणार का?

भागवत मुरकुटे (मा. मुख्य लेखापरिक्षक) :-

नाही.

नरेंद्र मेहता :-

मग कसे होईल?

जुबेर इनामदार :-

या मा. महासभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरीचा विषय कुठे आहे?

नरेंद्र मेहता :-

आहे, शौचालायाचा एक विषय आहे.

जुबेर इनामदार :-

ठराव होण्यापूर्वी तुम्हाला कसे माहिती की, आम्ही करणार? प्रशासनाने विषय दिला असेल त्याच्यामध्ये आर्थिक व प्रशासकीय मंजुरी कुठे आहे?

नरेंद्र मेहता :-

तसे तर मी पहिलेच सांगितले की, आपण मागे घेतला तर माझे काही म्हणणे नाही.

जुबेर इनामदार :-

मा. महापौर मॅडम हे दिशाभुल करतात.

(सभागृहात गोंधळ)

मा. महापौर :-

तुम्हाला अजुन काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही सॅटीसफेक्टरी आन्सर घ्या.

(सभागृहात गोंधळ)

डॉ. राजेंद्र जैन :-

मा. महापौर मॅडम, के परमिशन से बोलता हूँ। श्री. ध्रुवकिशोर पाटील साहेब ने बोला की, एमर्जन्सी है और सत्तापक्ष ने स्विकार किया। यह एमर्जन्सी का विषय कैसा है यह मैं बताता हूँ। यह १५ फरवरी का मुंबई मिरर मे न्युज है की, टु गर्लस फॉल इन ओपन मेनहॉल यह १५ फरवरी का विषय था। बच्ची नाले मे गिरकर मर गयी। आज २० मार्च है। फरवरी और २० मार्च मे एमर्जन्सी ऐसी होती है? यह विषय अगर एमर्जन्सी का है तो उस टाईम लाना चाहीए था। यह विषय असल मे ऐसा है की, स्टॅंडींग मे चर्चा हुई थी की, घटीया क्वालीटी के गटर के ढक्कन। इसिलिए चर्चा हुई थी की, फायबर लाने चाहीए। कहने का मतलब यह प्रस्ताव, स्टॅंडींग कमिटी की जो मिटींग लॉक हुई, उसके अनुसार ही है तो स्टॅंडींग कमिटी की जो मिटींग हुई उसको मा. महासभा मे प्रस्ताव पारित हो जाए और बाद मे लाना चाहीए।

(सभागृहात गोंधळ)

प्र. नगरसचिव :-

दि. १५/०१/२०१३ रोजीचे इतिवृत्तांत आहे.

ध्रुवकिशोर पाटील :-

‘मृत्यु एवं जीवन’ २०/०३/२०१३

सचिव साहेब, पान क्र.२३ व २४ मध्ये अनुक्रमांक ६६ व ६८ मध्ये अनावधनाने शैक्षणिक पात्रता चुकीची छपाई झाली असुन सदर ठिकाणी खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे अशी माझी सुचना आहे आणि हे दुरुस्ती पत्रक आहे. हे याच्यामध्ये अऱ्ड करून घ्यावे.

प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर मँडम, आपल्या परवानगीने बोलतो. पान क्र.५६ मध्ये आम्ही मागे विषय काढला होता की, अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम करायचे होते. त्यावेळेला मा. आयुक्त श्री. विक्रमकुमार साहेबांनी सांगितले होते की, मार्च पासुन मे पर्यंत पुर्वकडील पट्टा चालु करायचा होता पण आज मार्चची २० तारीख झाली. त्याच्यामध्ये कशाचा पत्ता नाही.

मा. महापौर :-

ते नंतर बोलु पहिले हे इतिवृत्तांत कायम करु द्या.

ध्रुवकिशोर पाटील :-

दि. १५/०१/२०१३ रोजीच्या मा. महासभेच्या इतिवृत्तांतामध्ये मा. सदस्य यांनी सुचविलेल्या सुचना व दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यांत येत आहे.

जुबेर इनामदार :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव सर्वानुमते मंजूर.

शरद पाटील :-

मा. महापौर मँडम, मागच्या मा. महासभेत जो विषय झाला होता, आपण जे लक्षवेधी ठराव करतो त्याची माहिती द्यायची असते. त्याची माहिती प्रशासनाकडुन अजून मिळतच नाही. अनुपालन अहवालाची.

प्र. नगरसचिव :-

अनुपालन अहवालाची तीन विभागांची माहिती माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. काल संध्याकाळी उशिरा प्राप्त झाली. तुम्हाला लंच हवर्समध्ये त्याच्या झेरॉक्स देणार.

मा. महापौर :-

ठराव दुरुस्तीसह कायम करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. ५२ :-

दि. १५/०१/२०१३ रोजीच्या मा. महासभेचे इतिवृत्तांत कायम करणे.

ठराव क्र. ६१ :-

दि. १५/०१/२०१३ रोजीच्या मा. महासभेच्या इतिवृत्तांतामध्ये मा. सदस्य यांनी सुचविलेल्या सुचना व दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यांत येत आहे.

सुचक :- श्री. ध्रुवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्री. जुबेर इनामदार

ठराव सर्वानुमते मंजूर

**सही/-
महापौर
मिरा भाईदर महानगरपालिका**

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५३, महिला व बालकल्याण समिती अंतर्गत प्रशिक्षण करणेकामी आलेल्या निविदा मंजूरी बाबत. (मा. महिला व बालकल्याण समिती सभा दि. १४/०२/२०१३, ठराव क्र.५)

ध्रुवकिशोर पाटील :-

महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबाबत वर्तमान पत्रामध्ये ऑन लाईन जाहिरातीनुसार एकुण सहा निविदा आल्या आहेत.

तरी बालाजी प्रसार अऱ्ड समाजकल्याण संस्था यांचे दर कमी आहेत पण बालाजी प्रसार अऱ्ड समाजकल्याण संस्थेच्या अध्यक्ष्या व वैभवलक्ष्मी महिला व बालके विकास गटाच्या अध्यक्षा या स्नेहल पवार आहेत. शिक्षण विभागाने वैभवलक्ष्मी महिला व बालके विकास गटाला काळ्या यादीत टाकलेले आहे. तसेच त्याच्या कामाबद्दल ब-न्याचश्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अन्वये सदर बालाजी प्रसार अऱ्ड समाजकल्याण संस्थेच्या निविदा फेटाळण्यात येत आहे.

तरी शासन निर्णय क्रमांक संकिर्ण २००५ प्र.क्र.१५६/०५/नवि२० दिनांक ३० डिसेंबर २००६ मंत्रालय मुंबई याअन्वये मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी शासकिय व अशासकिय संस्थामार्फत प्रशिक्षण देण्याचे नमुद आहे.

तसेच यापुढे महिला व बालकल्याण समिती अंतर्गत पुढीलप्रमाणे प्रशिक्षणासाठी ब्युटीपार्लर, टायपिंग, शिवणकाम, वाहनचालक प्रशिक्षण (महिला/पुरुष), एम.एस.सी.आय.टी. (गच्चवक्ष्ट्र) इत्यादी प्रशिक्षण देणेबाबतचा 'मंत्री निविदा' दिनांक २०/०३/२०१३

प्रकरण क्र. ५३ :-

महिला व बालकल्याण समिती अंतर्गत प्रशिक्षण करणेकामी आलेल्या निविदा मंजूरी बाबत.
(मा. महिला व बालकल्याण समिती सभा दि. १४/०२/२०१३, ठराव क्र.५)

ठराव क्र. ६२ :-

महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबाबत वर्तमान पत्रामध्ये ऑन लाईन जाहिरातीनुसार एकुण सहा निविदा आल्या आहेत.

तरी बालाजी प्रसार अँण्ड समाजकल्याण संस्था यांचे दर कमी आहेत पण बालाजी प्रसार अँण्ड समाजकल्याण संस्थेच्या अध्यक्ष्या वैभवलक्ष्मी महिला व बालके विकास गटाच्या अध्यक्ष्या या स्नेहल पवार आहेत. शिक्षण विभागाने वैभवलक्ष्मी महिला व बालके विकास गटाला काळया यादीत टाकलेले आहे. तसेच त्याच्या कामाबद्दल ब-याचशया तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अन्वये सदर बालाजी प्रसार अँण्ड समाजकल्याण संस्थेच्या निविदा फेटाळण्यात येत आहे.

तरी शासन निर्णय क्रमांक संकिर्ण २००५ प्र.क्र.१५६/०५/नविर० दिनांक ३० डिसेंबर २००६ मंत्रालय मुंबई याअन्वये मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी शासकिय व अशासकिय संस्थामार्फत प्रशिक्षण देण्याचे नमुद आहे.

तसेच यापुढे महिला व बालकल्याण समिती अंतर्गत पुढीलप्रमाणे प्रशिक्षणासाठी ब्युटीपार्लर, टायपिंग, शिवणकाम, वाहनचालक प्रशिक्षण (महिला/पुरुष), एम.एस.सी.आय.टी. (गच्छ) इत्यादी प्रशिक्षण देणेबाबतचा दोन वर्षाचा अनुभव असलेल्या शासकिय व निमशासकिय मान्यताप्राप्त संस्थेमार्फत कागदपत्रासह अर्ज मागविण्यास व महिला बालकल्याण समितीच्या स्तरावर कार्यवाही करण्यास ही सभा मंजूरी देत आहे.

सुचक :- श्री. ध्रुवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्री. जुबेर इनामदार

ठराव सर्वानुमते मंजूर

**सही/-
महापौर
मिरा भाईदर महानगरपालिका**

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५४, मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतागृहाचे संचलन, देखभाल व दुरुस्ती करणा-या वस्ती पातळीवरील संस्था (सीबीओ) व महानगरपालिकेने नियुक्त केलेले ठेकेदार यांना ठराविक रक्कम अदा करणेस मान्यता देणे. (दि. ०७/०३/२०१३ रोजीच्या मा. स्थायी समिती सभेने शिफारस केलेले प्रकरण क्र. ४३)

ध्रुवकिशोर पाटील :-

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील जी स्वच्छतागृहे एम.एम.आर.डी.ए च्या निधितून बांधण्यात आलेली आहेत, अशी स्वच्छतागृहाची उर्वरीत कामे व दुरुस्ती कामे संबंधित ठेकेदाराकडून एका महिन्यात पूर्ण करून घेण्यात यावीत. तदनंतर त्यांचे देयके प्रदान करण्यात यावीत. जर ठेकेदारांनी एका महिन्याच्या आत स्वच्छने स्वच्छता गृहाची दुरुस्ती न केल्यास त्यांच्या रक्कमेतून मनपा मार्फत सदर दुरुस्ती कामे करून घेण्यात यावीत. दुरुस्ती कामे पूर्ण होईपर्यंत सदर ठेकेदारांना देयक प्रदान करु नये. ज्या झोपडपड्युत मनपाची स्वतः ची शौचालये आहेत त्याची साफसफाई करणा-या संस्थाना देखिल अनुदान देण्यात यावे. निर्मल अभियान व इतर स्वच्छतागृहाचे देखभाल व दुरुस्ती करीता सदर संस्थानी रु. ३५/- प्रति कुटुंब दर आकारावेत. मा. स्थायी समिती सभा दि. ०७/०३/२०१३ ठराव क्र. ३९ नुसार कार्यवाही करण्यास ही सभा अंतिम मंजूरी देत आहे.

जुबेर इनामदार :-

ठरावाला माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव सर्वानुमते मंजूर

नरेंद्र मेहता :-

एम.एम.आर.डी.ने शौचालय बांधण्यासाठी आपल्याला जी ग्रॅन्ड दिली होती आणि त्या अनुशंगाने जेवढी संस्था त्यांनी बांधली त्यामध्ये त्यांनी तिकडे राहायचे त्यासाठी त्यांना वरती घरसुधा दिली. त्यांनी हे मेन्टेन करायचे आणि तिकडून ३५ रु. किंवा पर व्यक्ति आपण ठरवतो. त्याप्रमाणे पैसे वसूल करून ते चालवायचे आहे. नो प्रॉफिट नो लॉस वर. ही देखभाल दुरुस्ती बरोबर होत नाही म्हणून हा विषय आपण सादर केलेला आहे. चेंजेस करायला साहेब महासामेमध्ये ह्यावर मूळ ठराव झालेला होता की, एम.एम.आर.डी.ए. कडून असे ग्रॅन्ड येणार आहेत तर ह्या कंडीशनवर संस्थेला चालवायला द्यायचे १५० रु.

तुम्ही बसा. लास्टला रुलिंग देते.
बर्नड डिमेलो :-

मा. आयुक्त साहेब, आपल्या मिरा भाईदर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण बरेचसे शौचालय बांधले. नागरिकांना वापरण्यासाठी खुले ठेवले. परंतु त्याची दशा-दुर्दशा काय झाली ते आपणा सर्वांना माहित आहे. आज एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून त्या योजनेतून आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्यांनी ती शौचालय बांधलेली आहेत. त्याचा वापर चांगला व्हावा. पे अऱ्ण्ड यूज ह्या पध्दतीने असले तरी मला वाटत नाही. जास्त महागडे आहे. पण त्याच्यात पाण्याचा उपद्रव करतात. लाईट चालू ठेवणे, ह्या नागरिकाकडून होणा-या चुका आहेत. ब-चाच संस्थांना परवडले नाही बील भरले नाही म्हणून मीटर काढून नेले. पाण्याची पाईपलाईन बंद झाली. पाणी टँकरने मागवावे लागले. आणि महाराष्ट्र शासनाने उघड्यावर शौचास बसू नये असा जी.आर. काढलेला आहे. आपल्या महापालिकेने उघड्यावर शौचास बसणा-यास ५०० रु. दंड आकारला पाहिजे. तो न आकारता १५० रु. त्याच्यावर खर्च केले. पर सीट मला वाटत नाही महापालिकेला आणि शहराला मोठे नुकसान होणार आहे.

मा. महापौर :-

ठराव सर्वानुमते मंजूर करत आहे.

मदन उदितनारायण सिंग :-

मा. महापौर मॅडम, हे जे अनुदान देता ते डायरेक्ट सी.बी.ओ. ना द्या. कॅन्ट्रॅक्टरना द्यायची काय गरज आहे.

प्रकरण क्र. ५४ :-

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतागृहाचे संचलन, देखभाल व दुरुस्ती करणा-या वस्ती पातळीवरील संस्था (सीबीओ) व महानगरपालिकेने नियुक्त केलेले ठेकेदार यांना ठराविक रक्कम अदा करणेस मान्यता देणे. (दि. ०७/०३/२०१३ रोजीच्या मा. स्थायी समिती सभेने शिफारस केलेले प्रकरण क्र. ४३)

ठराव क्र. ६३ :-

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील जी स्वच्छतागृहे एम.एम.आर.डी.ए च्या निधितून बांधण्यात आलेली आहेत, अशी स्वच्छतागृहाची उर्वरीत कामे व दुरुस्ती कामे संबंधित ठेकेदाराकडून एका महिन्यात पूर्ण करून घेण्यात यावीत. तदनंतर त्यांचे देयके प्रदान करण्यात यावीत. जर ठेकेदारांनी एका महिन्याच्या आत स्वच्छर्चने स्वच्छता गृहाची दुरुस्ती न केल्यास त्यांच्या रक्कमेतून मनपा मार्फत सदर दुरुस्ती कामे करून घेण्यात यावीत. दुरुस्ती कामे पूर्ण होईपर्यंत सदर ठेकेदारांना देयक प्रदान करु नये. ज्या झोपडपट्टीत मनपाची स्वतः ची शौचालये आहेत त्याची साफसफाई करणा-या संस्थाना देखिल अनुदान देण्यात यावे. निर्मल अभियान व इतर स्वच्छतागृहाचे देखभाल व दुरुस्ती करीता सदर संस्थानी रु. ३५/- प्रति कुटुंब दर आकारावेत. मा. स्थायी समिती सभा दि. ०७/०३/२०१३ ठराव क्र. ३९ नुसार कार्यवाही करण्यास ही सभा अंतिम मंजूरी देत आहे.

सुचक :- श्री. ध्रुवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्री. जुबेर इनामदार

**ठराव सर्वानुमते मंजूर
ठराव वाचून कायम करण्यात आला**

सही/-
महापौर
मिरा भाईदर महानगरपालिका

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५५, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २९(अ) अन्वये मिरा भाईदर महानगरपालिकेच्या हदीत सहा प्रभाग समित्या स्थापन करणेबाबत. (भौगोलिक रचनेस मान्यता देणे.)

गिता जैन :-

मॅडम तुम्ही आमचे म्हणणे ऐकूनच घेत नाही. आणि म्हणता सर्वानुमते मंजूर करते.

मा. महापौर :-

तुम्हाला ठराव करायचा तर ठराव करा. ऐकून काय घेत नाही. म्हणजे काय हे ते बोलतात. (सभागृहात गोंधळ)

शरद पाटील :-

मा. महापौर मॅडम, त्यांना चर्चा करायची तर करु द्या. त्यांनी पत्र दिले आहे. (सभागृहात गोंधळ)

डॉ. राजेंद्र जैन :-

मॅडम स्टॅन्डिंग में जवाब नहीं मिला। इसलिए यहाँ पूछना पडता है।

बॅलेन्स होते. २००९ मध्ये सेन्सेक्स प्रमाण महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या. आता हे सेन्सेक्स मंजूर झाले का?

प्र. नगरसचिव :-

२०११ ची टोटल लोकसंख्या आहे ती प्रसिध्द झाली आहे.

नरेंद्र मेहता :-

सेन्सेक्स प्रमाणे आपल्या महानगरपालिकेची काम चालू असतात. आपण ते वर्बली वाटले म्हणून घेतले असे आहे का? त्याचा खुलासा करावा.

मा. आयुक्त :-

वर्बली वाटले म्हणून घेतले अशातला भाग नाही. आपल्या महानगरपालिकेची लोकसंख्या २०११ च्या सेन्सेक्सप्रमाणे ८ लाख १४ हजार आहे. आणि २९ “अ” मध्ये जी तरतूद आहे त्याच्यात असे म्हटले आहे की, साडेचार लाख (शहराची लोकसंख्या) लोकसंख्या असेल. साडेचार ते बारा लाख लोकसंख्या असेल तर त्यामध्ये किमान चार आणि साडेचार लाखाच्यावर प्रत्येक दीड लाखाला एक याप्रमाणे प्रभाग रचना असावी. आणि साडेचार लाख ते बारा लाख दरम्यान लोकसंख्या असेल तर जास्तीत जास्त नऊ प्रभाग समित्या आपल्याला नेमता येतील. आपण बसतो ८ लाख १४ हजार आहे म्हणून आपण साडेचार लाखाला साडेचार लाखाच्या वरचे एक याप्रमाणे आपण केले. म्हणजे साडेचार ते सहा लाखाला एक अॅड केले. ६ लाख ते ७.५० लाख एक अॅड केले. आणि पूढचे दीड लाखाची पूर्तता होत नाही म्हणून तो अपूर्णांक होता म्हणून सोडला. त्या अनुंगाने सहा प्रभाग समित्या येतात. ह्यामध्ये वॉर्ड निहाय लोकसंख्या हा मुद्दा नाही. ह्यामध्ये नैसर्गिक बाऊऱ्डी आपल्या प्रभागाच्या आहेत. आपण मिरा भाईदरचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग अशी रचना केली. आणि आम्ही जो नकाशा सोबत दिलेला आहे. त्या नकाशाचे अवलोकन केले तर रेल्वे लाईनच्या अलीकडे दोन भाग आणि रेल्वे लाईनच्या पलीकडे चार भाग असे केलेले आहे. ह्यामध्ये नैसर्गिक बाऊऱ्डी ज्या आहेत त्या आहेत तशा राहतील तसा आपण प्रयत्न केलेला आहे. आता आपण लोकसंख्येचा किंवा मतदाराचा विचार केला तर थोडाफार फरक इकडे तिकडे होऊ शकतो.

नरेंद्र मेहता :-

मी मतदाराचे बोलत नाही. माझे स्पष्ट आहे. आता लोकसंख्या किती आहे.

मा. आयुक्त :-

८ लाख १४ हजार.

नरेंद्र मेहता :-

कुठे म्हटले आहे आणि कोणी म्हटले आहे. ८ लाख १४ हजार आहे मला सांगा. कॅपी दाखवा.

मा. आयुक्त :-

जनगणना जेव्हा झाली. जनगणनेचा निकाल प्रसिध्द झाले त्यावेळेस जनगणनेने आपल्याला कळवलेले आहे. शासनाला कळवले आहे की, मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या ८ लाख १४ हजार आहे.

नरेंद्र मेहता :-

हे इलेक्शनच्या अगोदर कळवले होते केल का आपण ८-१४ प्रमाणे. आपण ते धरले २००९ चे मला अर्थान्तिक कागद दाखवा. ८ लाख १४ हजार आहे मी बोलतो ९.५० लाख आहे. मला अर्थान्तिक दाखवा. तुम्ही बोलले म्हणून ८ लाख १४ हजार का?

मा. आयुक्त :-

निश्चितपणे आपल्याला दाखवण्यात येईल.

नरेंद्र मेहता :-

दाखवा. सभागृहाचा निर्णय आहे तो.

ध्रुवकिंशोर पाटील :-

साहेब, विषय असा आहे की, लोकसंख्येच्या हिशोबाने मिरा भाईदर महानगरपालिका ठरवेल अशा लागून असलेल्या निवडणूक प्रभागात समावेश असलेल्या प्रभाग समितीची रचना करण्यात येईल. अस ऑलरेडी २९ “अ” मध्ये आहे. आणि आपण सभागृहाने हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही हा ठराव पूटअप केलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्यात काही अडचण असेल सजेशन असेल तर तुम्ही ठराव मांडा.

नरेंद्र मेहता :-

साहेब, इकडे विषय अडचणीचा किंवा ठरावाचा नाही. तुम्ही जे ८ लाख १४ हजार केले. मला काही तरी कागद दाखवा. कोण ठरवले ८.१४. मला ते सेन्सेक्सवाले घरी बोलुन गेले १० लाख २० हजार आहे. तुम्ही मानणार का?

मा. आयुक्त :-

८ लाख १४ हजार ऑफिशियल फिगर आहे.

नरेंद्र मेहता :-

जिथपर्यंत सेन्सेक्स मंजूर होत नाही. तिथपर्यंत मान्य होत नाही. हायकोर्टात देखील वॉर्डरचना बदलावी ८-१४ जे काय असेल त्याप्रमाणे इलेक्शन व्हावे. सेन्सेक्स मंजूर होत नाही तिथपर्यंत इम्प्लीमेंट करता येत नाही. तुम्ही त्यावेळेला उदा. दिली. अनेकदा चर्चा झाली सेन्सेक्स मान्य झाले म्हणून गृहीत धरता येणार नाही. ८-१४ कोणत्या हिशोबाने गृहीत धरले तो पहिला मुद्दा. आता ध्वकिशोरजीना १० नं. वॉर्ड तिकडे टाकला. वॉर्ड आता वेगळा झाला. ८-१४ मोजता तुम्ही ९ प्रभाग केले. त्याची लोकसंख्या बघा किती आहे. इट मोर दॅन २.५ लॅक्स.

मा. आयुक्त :-

त्याच्यात प्रभाग समितीच्या लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला नाही. कारण आपण पूर्णपणे शहराच्या लोकसंख्येवर आधारित किती प्रभाग समित्या असाव्या आणि त्याचा भौगोलिक आणि नैसर्गिक रचना विचारात घेऊन ह्या प्रभाग समित्या केल्या आहेत.

नरेंद्र मेहता :-

८-१४ होऊ शकत नाही. तुम्ही ज्यावेळेला ८-१४ करता म्हणजे नविन सेन्सेक्स गृहित धरल तर तुम्हाला प्रस्तावित करताना दीड-दीड लाखाच्या हिशोबानी करायला पाहिजे. ते ही केले नाही. आणि आज अर्थान्तिक फिगर होत नाही तिथपर्यंत करता येत नाही. सचिवांनी सांगावे करता येईल.

मा. आयुक्त :-

नियमाप्रमाणे जी कारवाई करणे आवश्यक आहे ती नियमाप्रमाणे करण्यात आलेली आहे.

नरेंद्र मेहता :-

साहेब दरवेळेला असे बोलून सुटू शकत नाही. मला कागद दाखवायला प्रॉब्लेम काय आहे.

मा. आयुक्त :-

सभागृहात लोकसंख्या मी सांगितली आहे. तसेच गोषवा-यामध्ये देखील नमुद केले आहे.

नरेंद्र मेहता :-

तुम्ही सांगून तसे नाही. यू आर नॉट द सेन्सेस ऑफिसर.

बर्नड डिमेलो :-

मा. महापौर मॅडम ठरावाला विरोध असेल तर ठराव करा.

मा. महापौर :-

तुम्हाला त्या विषयावर प्रॉब्लेम आहे तर ठराव करा.

नरेंद्र मेहता :-

कागद दाखवा.

डॉ. आसिफ शेख :-

ह्या ठिकाणी सन्मा. आयुक्तांनी, सन्मा. महापौरानी खुलासा केलेला आहे. सभागृह नेत्यांनी ठराव मांडलेला आहे. आपण जे निवडून आलो ते २०११ च्या सेन्सेक्सप्रमाणे निवडून आलो. प्रभागाची रचना जी झालेली आहे ती ८ लाख १४ हजार ६९५ प्रमाणे झालेली आहे. निवडूनच त्या हिशोबाने आलो तर प्रभाग रचनेला तुम्ही विरोध का करता. निवडूनकीच्या पूर्वी जर विरोध केला असता तर चांगले झाले असते. आता निवडून आले. आपल्याला सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे आहे. ७४ घटना दुरुस्तीनुसार प्रभाग समितीवर सर्वांना अधिकार मिळाले पाहिजेत. त्यानुसार चांगला विषय सभागृहात आला. आणि आपण त्याला विरोध करता. तुम्हाला सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे नाही का?

नरेंद्र मेहता :-

साहेब, हा आमचा अधिकार आहे. आपल्याला सेन्सेक्सची कॉपी द्यायला लागेल. सभागृहाचा विषय आहे असे बोलून चालणार नाही नंतर घ्या. मला घ्या ना अ॒थान्तिक उत्तर. तुम्हाला उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे.

मा. महापौर :-

साहेबांनी सांगितले ना जे कायद्यात बसते तेच केले.

नरेंद्र मेहता :-

नियम कुठे आहे. बोलून चालणार का ऑफिसमध्ये पडला आहे नियम. मा. आयुक्त महोदय कामकाज चालले आहे ते चुकीचे आहे.

मा.आयुक्त:-

नियमाप्रमाणे कामकाज चालू आहे.

मा. महापौर :-

तुम्ही हर विषयावर सांगता हे बेकायदेशीर चालले आहे. मग आम्ही काय असेच बसले आहेत का? (सभागृहात गोंधळ)

शरद पाटील :-

प्रत्येक वेळेला आपण काय विषय परत घ्या त्याचे काय स्पष्टीकरणच देत नसाल तस कसे होईल मग महासभेत आम्हाला बोलवता कशाला.

मा. महापौर :-

तुमचा हर विषय बेकायदेशीर.

शरद पाटील :-

आम्ही मागतो त्याचे उत्तर द्यावे त्यांनी लेखी उत्तर द्यावे.

डॉ. आसिफ शेख :-

सन्मा. महापौर साहेब, त्यांना वाटत असेल आपण बेकायदेशीर करतो. तर त्यांनी शासनाकडे दाद मागावी.

(सभागृहात गोंधळ)

प्रभात पाटील :-

सचिव साहेब, फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या.

मा महापौर :-

प्रभात मँडम त्यांनी त्यादिवशी काय सांगितले मा. कमिशनरचा अधिकार आहे. कमिशनर साहेबांनी सांगितले नियमात बसले ते आम्ही घेतलेले आहे. अजून त्यांना ते बेकायदेशीर वाटते.

प्र. नगरसचिव :-

२०१२ च्या ज्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या त्या पूर्वीची प्रभाग संख्या ७९ होती ती ५लाख २० हजार नूसार होती. आणि राज्य निवडणूक आयोगानी आपल्याला पत्रानी कळवले आहे की, मिरा भाईदर महानगरपालिकेची लोकसंख्या ८लाख १४ हजार आहे.

प्रभात पाटील :-

आयोगाचे पत्र आहे.

प्र. नगरसचिव :-

त्या लोकसंख्येनुसार ९४ लोकांना दिले.

नरेंद्र मेहता :-

पत्राची कॉपी द्या. आमचे समाधान झाले ना.

प्र. नगरसचिव :-

कॉपी मी देतो..

प्रकरण क्र. ५५ :-

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २९(अ) अन्वये मिरा भाईदर महानगरपालिकेच्या हदीत सहा प्रभाग समित्या स्थापन करणेबाबत. (भौगोलिक रचनेस मान्यता देणे.)

ठराव क्र. ६४ :-

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २९(अ) मधील तरतुदीनुसार महापालिकेच्या हदीत प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे व लोकप्रतिनिधीत्व करणारे पदाधिकारी व नगरसेवक यांच्या लोकाभिमुख ध्येय धोरणानुसार प्रभागांचा विकास व्हावा म्हणून महानगरपालिकेने उपरोक्त कायदेशीर तरतुदीनुसार प्रभाग समित्या स्थापन करणे आवश्यक आहे.

कलम २९(अ) अन्वये प्रभाग समित्याची रचना करणेविषयी असलेल्या तरतुदीनुसार मिरा भाईदर महानगरपालिकेची सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ८.१४ लाख असल्याने महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण सहा प्रभाग समित्या स्थापन करणे आवश्यक आहे. सदर प्रभाग समिती रचना प्रस्तावित करताना प्रामुख्याने भौगोलिक रचना, नैसर्गिक हदी, मुख्य रस्ते ह्यांचा विचार करून करण्यात आल्या आहेत. मिरा भाईदर शहराचे पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेमुळे दोन भागात विभाजन झालेले आहे. भाईदर (प.) भागात दोन प्रभाग समित्या व भाईदर (पू.) व मिरारोड भागातील भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक हद यांचा विचार करून चार प्रभाग समित्याची रचना प्रस्तावित करण्यात आलेली आहे. निवडणूक प्रभागाची हद आणि क्षेत्र संलग्नता विचारात घेऊन खालील प्रमाणे प्रभाग समित्या स्थापन करणेच्या प्रस्तावास मान्यता देणेत येत आहे.

अ.क्र.	प्रभाग समिती क्रमांक	प्रभाग समिती क्षेत्रात समाविष्ट निवडणूक प्रभाग	एकूण प्रभाग
१	भाईदर (प.) १	१, २३, २४, २५, २६, २७, २८	७
२	भाईदर (प.) २	२, १८, १९, २०, २१, २२, २९	७

सदर प्रस्तावित रुंदीकरण सी.आर.झेड मध्ये आहे ही वस्तूस्थिती आहे. परंतु त्या भागामध्ये फक्त तीन मीटरचा रस्ता अस्तित्वात आहे. त्या रस्त्यावरून कुठलेही वाहन किंवा तीन चाकी, चार चाकी वाहने जाऊ शकत नाही. म्हणून जो रस्ता अस्तित्वात आहे. त्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे. त्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जेव्हा आपण आपले नकाशे तपासले त्यावेळेचा अस्तित्वात असलेले रस्ते सुधा नकाशात नव्हते. म्हणून तो रस्ता पूर्णपणे आपल्याला करावयाचा असेल. सी.आर.झेडमध्ये असेल तर पहिली अट आहे, की सदर रस्ता आपल्या डेव्हलपमेन्ट प्लानमध्ये असला पाहिजे. दुसरे ह्यामध्ये रस्त्याखाली जी जमिन आहे. ती सॉल्ट प्लान्टची जमीन आहे. थोडी फार जमीन खाजगी मालकीची आहे. सॉल्ट प्लॅन्टच्या जमिनीसाठी आपण जमिन मागायला जातो त्यावेळेस डेव्हलपमेन्ट प्लानमध्ये रस्त्यासाठी आरक्षित असेल तर ती जमिन मिळण्यासाठी आपल्याला जास्त परिश्रम करावे लागत नाही, ती जमिन विनासायास मिळते. त्यामध्ये जे दर आकारले जातात ते देखील कमी आहेत. तिसरा सी.आर.झेडमध्ये असल्यामुळे आपण एम.सी.झेड. एम.ए. ची परवानगी घेऊन हे काम करणार आहोत. एम.सी.झेड.एम.ए. परवानगी घेतल्याशिवाय आपण काय करणार नाहीत. ह्याच्या पूर्वी जे आपले सी.आर.झेड मध्ये रस्ते होते त्या रस्त्यांना एम.सी.झेड.एम.ए. ने काही अटीशर्ती लावून आपल्याला परवानगी दिलेली आहे. आणि त्या प्रमाणे पुढील कारवाई सुरु आहे. एम.सी.झेड.एम.ए. आपल्या प्रस्तावासाठी त्यामध्ये काही ठिकाणी असे म्हटलेले आहे की, काही ठिकाणी हायकोर्टाची परवानगी घ्यायला लागेल. ती प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी मँग्रोजच जर बाधीत होत असतील तर पर्यायी मँग्रोज आपल्याला करता येतील का? त्यासाठी सुधा ह्या बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे की पर्यायी ठिकाणी मँग्रोजचे प्लान्टेशन केले तर त्याचा फायदा होऊ शकेल. ही परवानगी घेतल्यानंतरच आपल्याला हे बांधकाम करावे लागणार आहे. कारण दिज इज द फर्स्ट स्टेज टू स्टार्ट द प्रोसिजर. म्हणून आपण प्रोसिजर स्टार्ट करण्यासाठी हे केलेले आहे.

नरेंद्र मेहता :-

सी.आर.झेडमध्ये कुठल्या रस्त्याची आपल्याला परवानगी मिळाली आहे.

मा. आयुक्त :-

सी.आर.झेड. मध्ये तीन रस्ते जे होते.

नरेंद्र मेहता :-

कुठले कुठले.

दिपक खांबित :-

दहिसर लिंक रस्ता जो रस्ता, ३० मीटरचा डी.पी. रोड आहे. दुसरा स्टेडियमपासून रेल्वे स्टेशनपर्यंत जातो तो रस्ता आणि तीसरा उत्तनचा रस्ता जो ३० मीटरचा आहे. मोरव्यापासून पूर्ण सी.आर.झेड मध्ये आहे. तीन रस्त्यांना एम.सी.झेड.एम.ए. ने परवानगी दिलेली आहे. फक्त हायकोर्टामध्ये आपल्याला अॅप्लीकेशन करायचे आहे. परवानगी घ्यायची आहे आणि जिथे मँग्रोज आहेत तिथे आपल्याला स्टिल्ट करायचे आहे. म्हणजे ते मँग्रोज न तोडता स्टिल्टचे प्रकरण करून सेन्ट्रल गव्हरमेन्टला सादर करून परमिशन घेऊन करायचे आहे. महाराष्ट्र गव्हरमेन्टने सगळे किलअर केलेले आहे.

नरेंद्र मेहता :-

नवघरपासून हायवेपर्यंत.

दिपक खांबित :-

तो सुधा आहे.

नरेंद्र मेहता :-

तो झाला मंजूर.

दिपक खांबित :-

हो. जेसल पार्कपासून ३० मीटरचा तोही मंजूर झाला. त्याला हीच कंन्डीशन ठेवली आहे.

नरेंद्र मेहता :-

आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करायचे आहे.

दिपक खांबित :-

अपिल नाही अॅप्लीकेशन करून परवानगी घ्यावी लागते.

प्रकरण क्र. ५६ :-

भाईदर (पश्चिम) नेहरु नगर, शास्त्रीनगर, गणेशदेवल नगर, क्रांतीनगर भागात जाण्यासाठी १८.०० मीटर रुंदीचा रस्ता विकास आराखड्यात दर्शविण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल करण्यास मान्यता देणे.

ठराव क्र. ६५ :-

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रात भाईदर (पश्चिम) येथे प्रभाग समिती क्र. १ कार्यालयामागे “शास्त्रीनगर” व “नेहरुनगर”, “गणेशदेवल नगर” व “क्रांतीनगर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्ता आहेत. सदर वस्त्याकडे जाण्यासाठी काँक्रीटच्या ३.०० मीटर रुंदीपर्यंतच्या पायवाटा आहे. सदर पायवाट

८	१९३/४५क	नेशनल हायवे	३००.००
९	१८७/८ब	नेशनल हायवे	५४०.००

वरील प्रमाणे ४६३८ चौ. साठी जागा प्रस्तावित केलेली असून त्यापैकी ८४०.०० चौ. मी. जागा ७/१२ उता-यावर “नेशनल हायवे” नोंद आहे. उर्वरित ३७९८.०० चौ.मी. खाजगी मालकीची आहे.

मे. थायो फार्मा, मुंबई यांनी दि.१०/०३/२०११ अन्वयेच्या पत्रान्वये मा. शासनाच्या निर्देशानुसार सदर जागेबाबत महानगरपालिकेने पुढील कार्यवाही करण्याची विनंती केलेली आहे. तद्दनुषंगाने सदरच्या विषयास मा. महासभेने प्रकरण क्र. २७, ठराव क्र. २८, दि.३०/०५/२०११ (दि.०३/०९/२०१२) अन्वये मंजूरी दिलेली आहे.

तद्दनुषंगाने प्रस्तावित फेरबदलाबाबत हरकती वजा सूचना मागविणेकरिता अधिसूचना दैनिक लोकसत्ता (मराठी) व दैनिक फ्रि प्रेस जर्नल (इंग्रजी) या वृत्तपत्रात दि.१२/०९/२०१२ रोजी प्रसिद्ध करणेत आली असून मा. राजपत्रात गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ११-१७, २०१२ याप्रमाणे प्रसिद्ध करणेत आलेली आहे. प्रसिद्ध अधिसूचनेच्या अनुषंगाने महानगरपालिकेस कोणतेही हरकत वजा सूचना प्राप्त झालेली नाही.

दि.३०/०५/२०११, ठराव क्र. २८, प्रकरण क्र. २७ नुसार वरीलप्रमाणेच्या फेरबदलाबाबत मा. महासभेने मंजूरी दिलेली आहे. सुचना हरकती निरंक आहेत. त्यामुळे प्रस्तावित फेरबदल प्रस्तावास ही महासभा अंतिम मंजूरी देत आहे.

सुचक :- श्री. ध्रुवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्री. जुबेर इनामदार

ठराव सर्वानुमते मंजूर
ठराव वाचून कायम करण्यात आला

सही/-
महापौर
मिरा भाईदर महानगरपालिका

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५८, मिरा भाईदर महानगरपालिकेमार्फत “जेष्ठ नागरीक विरंगुळ केंद्र” या संबंधी धोरण निश्चित करणे.

ध्रुवकिशोर पाटील :-

ठराव गोषवा-यानुसार बैठे खेळ आहेत. त्याच्यात कॅरम अंड करावे. म्हणजे बुध्दीबळासोबत कॅरमपण द्यावा. तसेच त्यांचा प्रवेश निःशुल्क असेल. ह्या संरथेला कोणतीही प्रवेश फी घेता येणार नाही असा मी ठराव मांडत आहे.

जुबेर इनामदार :-

ठरावाला माझे अनुमोदन आहे.

निलम ढवण :-

एक सुचना आहे. ह्या विरंगुळ केंद्रात सुनियोजित आणि अजून काही त्याच्यासाठी सोयी सुविधा करण्यासाठी आपण खासदार आणि आमदारांच्या निधीतून त्यांचा निधी वापरला त्यासाठी आपण परवानगी आपण द्यावी अशी मी सुचना करत आहे.

मा. महापौर :-

तुमची सुचना घेत आहे. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. ५८ :-

मिरा भाईदर महानगरपालिकेमार्फत “जेष्ठ नागरीक विरंगुळ केंद्र” या संबंधी धोरण निश्चित करणे.

ठराव क्र. ६७ :-

१) विरंगुळा केंद्र :-

विरंगुळा केंद्र म्हणजे मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास असणा-या व ६० वर्षावरील वयोगटातील नागरीकांना विरंगुळा मिळावा व त्यातून त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक हित जपले जावे यासाठी व दिवसाच्या ठराविक कालावधीसाठी वापरात आणण्यासाठी महानगरपालिका किंवा स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने निर्माण करण्यात आलेले वा येणारे केंद्र.

२) विरंगुळा केंद्राचे बांधकाम :-

अ) मिरा-भाईदर महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीनुसार विशेषत: “बगीचा” किंवा “करमणूकीची मैदाने” (आर.जी) यासाठी आरक्षित असलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या जागेवर एकूण भूखंड क्षेत्राच्या तुलनेत १०० पेक्षा अधिक असणार नाही तथापी किमान ५०० चौ.फूट बांधकाम उपलब्ध होऊ शकेल अशा ठिकाणी विरंगुळा केंद्राचे बांधकाम करता येईल.

ब) सर्वसाधारणपणे दोन विरंगुळ केंद्रात किमान २ किमी अंतर असावे.

‘मिरा भाईदर महानगरपालिका’ द्यावी विरंगुळ केंद्रात किमान २ किमी अंतर असावे.

- १३) महापालिकेसोबत संबंधीत संस्थेने केलेल्या या करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग केल्यास महानगरपालिका करारनाम्याची मुदत पूर्ण होण्यापूर्वी, अथवा महापालिकेस वाटेल त्या वेळी कोणतेही कारण न देता केव्हाही विरंगुळा केंद्रावा ताबा काढून घेता येईल.
- १४) कोणत्याही कारणास्तव सदर केंद्राचे व्यवस्थापक सोडावयाचे झाल्यास त्याबाबत ३० दिवस अगोदर महापालिकेस लेखी कळवून जागा सुस्थितीत ताब्यात देणे आवश्यक असेल.
- १५) विरंगुळा केंद्राची संपूर्ण मालकी महानगरपालिकेची राहील. या मालमत्तेवर महापालिके व्यतिरिक्त इतर कोणाचाही अधिकार राहणार नाही.
- १६) सदर विरंगुळा केंद्रात व्यवस्थापन संस्थांदारे कोणत्याही कार्यक्रमाकरीता शुल्क, प्रवेश फी, इत्यादी जमा करीत असल्यास त्या कार्यक्रमासाठी महापालिकेमार्फत फी/शुल्क/भाडे आकारण्यात येईल व त्यासाठी संबंधित उप आयुक्त (मुख्यालय) यांची लेखी परवानगी आवश्यक असेल.
- १७) सदर विरंगुळा केंद्रात मनोरंजनासाठी तसेच आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल.
- १८) विरंगुळा केंद्राच्या बाबतीत कोणताही वाद झाल्यास आयुक्त, मिरा-भाईदर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहील.

वरील प्रमाणे धोरण निश्चित करण्यास ही सभा मान्यता देत आहे.

सुचक :- धुवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्री. जुबेर इनामदार

सदर ठरावामध्ये सन्मा. सदस्या सौ. निलम ढवण यांनी खालीलप्रमाणे सुचना मांडली.

ह्या विरंगुळा केंद्रात सुनियोजित आणि अजून काही त्याच्यासाठी सोयी सुविधा करण्यासाठी आपण खासदार आणि आमदारांच्या निधीतून त्यांचा निधी वापरावा त्यासाठी आपण परवानगी द्यावी अशी मी सुचना करत आहे.

ठराव सुचनेसह सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५९, मिरा भाईदर महानगरपालिकेची उर्वरीत मैदाने, उद्याने व लग्नकार्य हॉल मा. महासभेने ठरविलेल्या भाड्याने देणेबाबत निर्णय घेणे.

धुवकिशोर पाटील :-

मिरा-भाईदर महानगरपालिकेने मा. महासभा दि. ३०/१२/२०११ ठराव क्र. ८७ अन्वये ठरावात नमूद केल्यानुसार समाजमंदिर, खारीगांव, विनायक नगर हॉल, नगरभवन मंगल कार्यालय, सुभाषचंद्र बोस मैदान, नवघर शाळा व मिरारोड हजरतआला मैदान, शाळा इमारतीमधील वर्ग मंजूर केलेल्या दरानुसार कार्यक्रमाकरीता भाड्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे.

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध भागात मैदाने असून भाईदर (पूर्व) रामनगर येथील राष्ट्रसंत श्री परमसागर सुरीजी इमारत व मिरारोड (पूर्व) जांगीड इन्क्लेव्ह येथील कै. विलासराव दगडोजीराव देशमूख इमारतीमधील हॉल देखिल लग्न व इतर कार्याकरीता भाड्याने उपलब्ध करून द्यावयाचे आहेत.

तरी मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मैदाने/ अ.क्र.६ नुसार तसेच हॉल लग्न कार्य व इतर कार्यक्रमाकरीता अ.क्र. ०४ नुसार मा. महासभा दि. ३०/१२/२०११ ठराव क्र. ८७ अन्वये ठरविलेल्या दरानुसार भाड्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मैदाने, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अ नुसार मैदानाच्या वापरा व्यतिरिक्त वापराकरीता वर्षातील जास्तीत जास्त ३० दिवसासाठी उपलब्ध करून देण्याबाबत बंधनाचे पालन करावे. लग्न कार्याकरीता कोणतीही मैदाने भाड्याने देण्यात येऊ नयेत. महानगरपालिका क्षेत्रातील पाणपोई बंद पडल्या असून अशा पाणपोई खाजगी संस्थानी स्वखर्चाने चालविण्याची मागणी केल्यास अशा पाणपोई सदर संस्थाना नामपात्र भाड्याने करारनामा करून ५ वर्ष मुदतीसाठी देण्यास मा.आयुक्त यांना अधिकार देण्यात येत आहेत.

जुबेर इनामदार :-

माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. ५९ :-

मिरा भाईदर महानगरपालिकेची उर्वरीत मैदाने, उद्याने व लग्नकार्य हॉल मा. महासभेने ठरविलेल्या भाड्याने देणेबाबत निर्णय घेणे.

ठराव क्र. ६८ :-

‘मिरा भाईदर महानगरपालिका’ देण्यात येत आहे.

मा. आयुक्त महोदय, एक सेंम्पल पोल पालिकेत लावला आहे. दाखवायला दोन मिटर बाय दोन मिटर आहे. मागची एक पार्किंग कमी झाली. ह्या साईटच त्या जागेचा काय उपयोग होत नाही. सांगायला दोन मीटर बाय दोन मीटर पण जागा मोठी जाते. आपल्याकडे एक पार्किंगच कमी झाली. किती केल तरी ५० फुट बाय ५० फुट एवढी जागा त्याला लागते. सध्या ह्या सगळ्या कंपनीचे टॉवर सोसायटीच्या वरती आहे. कुठलीही सोसायटी घेतली तर साधारण लाखो रु. मध्ये म्हणजे एका टॉवरला वर्षाला दोन ते तीन लाख रुपये भाडे आहे. कुठल्याही सोसायटीमध्ये तीन लाखपेक्षा कमी भाडे नाही. आणि आपण त्यांना सात हजारामध्ये परवानगी देतो. भविष्यात ह्या सगळ्या मोबाईल कंपन्या ह्या स्टॅटीजीने येणार आहेत. मग असे किती पोल आपण शहरात उभे करावे हा एक मुद्दा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पोल उभे करायचे का? दोन मिटरचे दोन मिटर जागेसाठी त्यांचे रिपेयरींग असेल तिकडे गाडी येईल त्यामुळे आपण नेहमी आपण डिस्टर्ब होणार आहे. उदा. खाली सेंम्पल लावले आहे. तिकडे बघा आपली किती जागा वाया गेली आहे. शासनाचा एक जी.आर.आहे. खांबित साहेबाना माहित आहे. जे फायबर ऑप्टिक्स टाकले. साहेब, त्याच्यामध्ये एक लाईटचा पोल आहे ना म्हणजे साधारण ६ इंच बाय ६ इंच असेल त्याला शासनाने एक जी.आर. काढला. फायबर ऑप्टीक्स पोलवर स्ट्रेंज करण्यासाठी ज्या शहरात लावील त्याला १२०० रु. महिन्याला ६ इंचाला लावले आहे. जेवढे मीटर आहेत त्याचे भाडे वेगळे. जेवढे मीटर फायबर आहे त्याचे भाडे वेगळे. शासनाचा एक जी.आर.च आहे. ६ इंच जागा घेतले तर त्याचे वार्षिक भाडे २५०० ते ३०००/- येतो. इकडे आपण सात हजारात किंतीतरी मोठी जागा देतो. भविष्याच्या अँगलनी इन्कम व्हाइज तरी तीस वर्षासाठी आपण देतो. रेडीरेकनर ह्या शहराचा खूप जोरात वाढत चालला आहे. १० टक्केपेक्षा वाढ चाललेली आहे. तर सात हजार म्हणजे साहेब ५०० रुपये झाले. मंथली ५०० रु. साठी आपण एवढी मोठी जागा घायची का? हा पहिला प्रश्न मागच्या वेळेला सभागृहाची शंका होती की हा एखादा हानीकारक आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने त्यासाठी परवानगी देऊ नये. मग ह्याला कोण सर्टीफाईड करणार की, आपण जिकडे लावणार तो हानीकारक नसणार. तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये लावला तर गार्डनमध्ये मॉर्निंग वॉल्कला जातात, छोटी मुलं जातात ह्यांना हानीकारक होणार नाही त्याची गॅरंटी काय? आता ध्रुवकिशोरजीने सांगितले की टाटांनी मागितले आहे, साहेब एअरटेल पण मागतील, बी.पी.एल. पण मागतील, आयडीया पण मागतील मग पूर्ण शहरात आपण पोल लावायचे का? एकाला दिले एकाला घायचे नाही का? मॅडम, माझे आपल्याला एक निवेदन राहील की, परत हा विषय फेर चर्चा करा. दोन मिटर बाय दोन मिटर जागा जात नाही. मी इकडे एखादा पोल लावला तर संपूर्ण जागा वेस्ट होईल तर त्याच्या गाड्या येतील, रिपेअरींगला येतील, माणसे चढतील ह्या सगळ्याचा विचार करा आणि ५०० रुपये मोठा फरक पडत नाही आणि आपण ३० वर्षासाठी देतो. उद्या आपल काय चेंजेस लागले तर आपण करु शकत नाही भविष्यात कोणती टेक्नॉलॉजी किती हानीकारक होईल हा प्रयोग शहरात आपण पहिल्यांदा करतो. शासन ज्यावेळेला सांगते २५०० रुपये ६ इंच जागेला २ मिटर बाय २ मिटर दाव्यासाठी आहे. जागा जास्त जाते आणि रिलायन्स कंपनीचे कोणत्याही प्रकारचे ह्या शहरावर प्रेम नाही.

मा. महापौर :-

मा. आयुक्तांना मी अधिकार देते त्यांनी तपासून आणि व्यवस्थित करावे तोपर्यंत मी ठराव मंजुर करत आहे.

गीता जैन :-

नाही मॅडम ठराव कसा मंजुर करणार?

मॉरेस रॉड्रीक्स :-

आपल्याला इकडे गाडी पार्क करायला जागा नाही तुम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आपण मिळून त्यांना जागा देता. कशासाठी? तुमच्या गाड्या बाहेर ठेवायच्या असतील तर सांगा तुमच्या गाड्या बाहेर पार्क होऊ द्या. आम्हाला गाडी पार्क करायची आहे. ५० लाख रुपये शौचालयासाठी खर्च करता तर १० ते २० हजारासाठी जागा का देता? ही जागा मंजुर करु नये असे असेल तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनी आपल्या गाड्या रस्त्यावर पार्क कराव्या.

जुबेर इनामदार :-

मा. महापौर मॅडम, पोल महापालिकेच्या आवारात लावला आहे त्याचा विरोध आहे फक्त.

नरेंद्र मेहता :-

आमचा विरोध अनेक विषयाला आहे.

जुबेर इनामदार :-

स्पष्ट करा तुम्ही विरोधी पक्ष आहेत तर विरोध करणारच नाही केलं तर तुम्हाला विरोधी पक्ष कोण बोलेल

नरेंद्र मेहता :-

मा. आयुक्त महोदय, एखाद्या महापालिकेने हे धोरण घेतले तर सर्टीफाईड होईल ना की हे हानीकारक नाही.

जुबेर इनामदार :-

विषय फक्त एका पोलचा आहे का? जो पोल खाली लावण्यात आलेला आहे तेव्हा आम्हीही विचारणा केली होती तेव्हा आम्हाला प्रशासनाने असे उत्तर दिले की, हा संम्पळ पिस आहे. आपल्याला अशाप्रकारे पोल उभे करणार आहेत. गरज लागल्यास आपण तो पोल तिकडून काढू शकतो तो आपल्या अधिकारात आहे.

(सभागृहात गोंधळ)

धुवकिशोर पाटील :-

मँडम, आपण ज्या शाळेला रिझर्व्हेशन डेक्हलप करायला दिले आहे ते पण ३० वर्षासाठी दिलेले आहे.
नरेंद्र मेहता :-

रिझर्व्हेशन ठिक आहे ना.

धुवकिशोर पाटील :-

मग हे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे आहे त्याच्यासाठी ३० वर्षे लागणारच ना आणि मॉरस साहेबांनी जे सांगितले आहे की गाड्या पार्किंग करायला मिळत नाही. विक्रम कुमार साहेबांनी स्ट्रिक्ट केले होते की, नगरसेवकांव्यतिरीक्त गाड्या एन्ट्री नव्हती. परंतु आता सगळ्याच्या गाड्या येतात म्हणून आमच्या गाड्यांना पार्किंगच मिळत नाही. त्यामुळे हे स्ट्रीक्ट करावे. नगरसेवकां व्यतिरीक्त कोणाच्या गाड्या आतमध्ये घेऊ देऊ नये.

जुबेर इनामदार :-

महापालिकेच्या आवारात जो पोल लावलेला आहे तो त्याला योग्य जागा द्या व तिकडून स्थलांतर करा ही आमची सगळ्यांची भुमिका आहे.

(सभागृहात गोंधळ)

प्रभात पाटील :-

ह्या पोलच्या संदर्भात मा. महापौर मँडम मला थोड बोलायचं आहे हा जो पोल तिथे घातला जागा पार्किंग वगैरे सगळेच मुद्दे तेवढेच खरे आहेत हा पोल घेताना तेव्हा बॉडी नव्हती असे मला वाटते हा विषय अवलोकन म्हणून आपल्या समोर आलेला आहे.

मा. महापौर :-

आपली बॉडी होती.

प्रभात पाटील :-

प्रशासनाला असेही वाटले नाही की, आपल्याला अवगत करावे महापालिकेची ही इमारत असताना तिथे फाऊंडेशन किंती खोल केले आहे ह्याचा विचार केला असता आणि त्यावेळेला जर ह्या बिल्डिंगला काही धोका झाला असता तर कारण ह्या गोष्टी आपल्याला अवगत केल्या नाहीत त्यावेळेला प्रशासनाने ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ह्या वास्तुचे काय झाले असते तर तुमचे माझे सगळ्यांचे नुकसान होत संपूर्ण शहराचे नुकसान होते हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. किंती खोल त्यांनी डिगीट केले आहे ह्याचा विचार करावा आणि पार्किंगचाही प्रश्न आहे काही गोष्टी शहराच्या विकासासाठी करणे आवश्यक आहे करायल्या हव्यात तेवढेच खरे आहे परंतु काही गोष्टी ज्या आपल्याशी निगडीत आहेत त्या गोष्टीची जाणीव प्रशासनाने केली पाहिजे ते स्वतः इथे कार्यरत असतात. नगरसेवक एक-दोन तासासाठी असतात परंतु त्यांना इथे कायमचे वावरायचे असते तरी त्यांनी इतके खतरनाक रितीने काम केले. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बघितले. बऱ्याच नगरसेवकांनी त्याच्यावर पत्रपण लिहिली पण प्रशासनाला काय पडले नाही. महापालिकेच्या परिसरामध्ये जे काही बांधकाम आहे त्याची परवानगी महासभेची व्हायलाच पाहिजे. हा माझा मुद्दा आहे.

नरेंद्र मेहता :-

मा. आयुक्त महोदय एक कंपनी असती तरी ठिक आहे. अनेक कंपन्या आहेत साहेब एक उदाहरण सांगतो डिव्हायडर मध्ये एक ॲडव्हाईजर्स यांचा पोल लावला आठ इंच बाय आठ इंच तो महिन्याला दहा हजार की बारा हजार भरतो जागा तेवढीच गेली पण तो बारा हजार भरतो हा एवढा मोठा पोल लावणार त्याचे महिन्याला ५०० रुपये देणार मोटार सायकल पार्किंग होतात तेही महापालिकेला ९२०० रुपये भरतात साहेब, महापालिकेकडे याचे एकच कारण आहे. पर सोसायटी तीन लाख त्यांना परवडत नाही किंवा त्यांना पैसे वाचवायचे असतील म्हणून रिलायन्सने आपल्या शहराला काय दिले? शहराचा त्याचा विचार पाहिजे त्यांनी पण रेट कमी करावा करणार का? ह्यासाठी आमचा स्पष्ट विरोध आहे.

प्रभात पाटील :-

सगळ्यात जास्त इन्कम ह्या शहरात रिलायन्सला आहे म्हणून रिलायन्स आपल्यावरच सगळे लादते.

मा. महापौर :-

मा. आयुक्त महोदयांनी दुसऱ्या महासभेत धोरण निश्चित करून यायचे आहे.

नरेंद्र मेहता :-

ठिक आहे.

गीता जैन :-

आपण आपल्या महापालिकेची जागा द्यायचीच कशाला? सोसायटीना देऊ द्या त्यांना लाखात भरु द्या निदान सोसायटीचे तरी भलं होणार.

ध्रुवकिशोर पाटील :-

साहेब तो पार्किंगचा विषय अतिशय गंभीर आहे बाहेरच्या गाऊचा येऊ देऊ नका.

प्र. नगरसचिव :-

आजच्या सभेसाठी पुरक घोषणा आहे प्रकरण क्र.६६, सन्मा. सदस्य मदन उदितनारायण सिंह यांचा दिनांक १५/०३/२०१३ रोजीच्या पत्रान्वये दिलेला प्रस्ताव. --- मिरा भाईदर महानगरपालिका हृदीत लोकांच्या सेवेसाठी महानगरपालिका तर्फ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तसेच शववाहिनीचे मध्यवर्ती केंद्र सुरु करणेबाबत.

मदन उदितनारायण सिंह :-

मा. महापौरांच्या परवानगीने बोलतो आपल्या मिरा भाईदर शहरात लोकांच्या आरोग्यासाठी, सेवेसाठी आणि इर्मजन्सी सेवेसाठी आपल्या महापालिकेमार्फत चार अॅम्ब्युलन्स, एक शववाहीनी, एक फिरता दवाखाना तसेच त्या अॅम्ब्युलन्स आणि शव वाहीन्यावर २५ चालक आणि १२ मदतनीस ठेवण्यात आलेले आहेत मी काढलेल्या माहितीप्रमाणे आपण जी अॅम्ब्युलन्स शववाहीनी त्याच्यावर ड्रायव्हर आणि त्याची दुरुस्तीचा सर्व खर्च जवळपास ९० ते ९१ लाख पर्यंत जाते मी म्हणतो अजूनही वाढला तरी हरकत नाही पण ह्या खर्चाच्या रूपाने लोकांना सुविधा मिळायला पाहिजे ती मिळत नाही आता आपल्याकडे जेवढ्या अॅम्ब्युलन्स आहेत त्याच्या फक्त ड्रायव्हरचे नंबर दिले आहे म्हणजे चार अॅम्ब्युलन्स चार ड्रायव्हरचे नंबर मी म्हणतो आम जनता सोडा आम्ही जे ९५ जनप्रतिनीधी आहे त्याच्याकडे देखील अॅम्ब्युलन्स वाल्याचा नंबर नसेल आणि तरी नंबर असला तरी रात्री अपरात्री कोणाला मदत लागली तर आम्ही नंबर शोधत बसायचा का? पहिलं एका प्रभागाला करायचा आणि ती गाडी बाहेर गेली असेल तर दुसऱ्या प्रभागाला करायचा ती गाडी बिघडली असेल तर तिसऱ्याचा नंबर घ्यायचा म्हणजे हे नंबर घेता घेता जो इर्मजन्सी पेशंट असेल तोच वर जाईल आपल्या मिरा भाईदरच्या १२ लाख जनतेची तसेच महासभेत असलेले सर्व जनप्रतिनीधी सगळ्याची अशी मागणी आहे आणि सगळ्या शहराला गरज आहे आपण चार चे सहा प्रभाग करतो प्रत्येक प्रभाग कार्यालयात एक अॅम्ब्युलन्स ठेवण्यात यावे आणि प्रत्येक अॅम्ब्युलन्सचे कॉन्ट्रॅक्ट नंबर संपर्क सुत्र मध्यवर्ती केले पाहिजे म्हणजे महापालिकेत ऑपरेटर जवळ असेल आणि ज्यांनी गरज लागली आम जनतेने किंवा जनप्रतिनीधींनी फोन त्या संपर्क सुत्रावर करायचा सेंट्रलाईज कॉन्ट्रॅक्ट नंबर आणि त्याचा ऑपरेटर असेल तो जी अॅम्ब्युलन्स अवेलेबल आहे त्यांना कॉन्ट्रॅक्टकरून ज्यांना गरज आहे तिकडे अॅम्ब्युलन्स पाठवावी असे केल्याने आपला जो ९० लाखचा खर्च आहे तो खर्च लोकांना सुविधा देण्यात येईल नाही तर आपण खर्च करतो आणि त्याचा उपयोग होत नाही म्हणून मी असा ठराव मांडत आहे की आपल्या मिरा भाईदर महानगरपालिका हृदीत जे शववाहीन्या, अॅम्ब्युलन्स फिरता दवाखाना आहे त्याच्या सगळ्याचे संपर्क सुत्र केंद्रीय कार्यालयात मध्यवर्ती करण्यात यावे असा मी ठराव मांडत आहे.

दिनेश जैन :-

ठरावाला माझे अनुमोदन आहे.

प्रेमनाथ पाटील :-

मॅडम, मला सुचना मांडायची आहे. मॅडम मी २०१० मध्ये आयुक्त साहेब शिवमुर्ती नाईक साहेबांना पत्र दिले होते की, आपल्या जेवढ्या प्रभाग समित्या आहेत त्या प्रत्येक समितीमध्ये दहन दाखला आणि मृत्युदाखला देण्याची आपण सुविधा करावी. मॅडम ते शिवमुर्ती नाईक साहेबांनी मान्य केले. आणि चालूही केले पण तिकडे दहन दाखला देण्यासाठी एकही व्यक्ति बसला नाही. रात्री अपरात्री घोडबंदरवरून वेस्टला येणार, ईस्टवरून वेस्टला येणार. त्यासाठी चार प्रभाग कार्यालयामध्ये जन्म-मृत्यूचे हे केल होत. पण आज तिकडे एकही नाही. माझ्याकडे शिवमुर्ती नाईकसाहेबांचे पत्र आहे. २०११ मध्ये चालू केलेले पण आज एकही व्यक्ति तिकडे बसत नाही. तर ती सुविधा पुरविण्यात यावी. ही सुचना ह्या ठरावात मांडण्यात यावी.

निलम ढवण :-

मॅडम, ह्या संदर्भातील मागणी मी देखील केली होती. त्यानंतर मी पानपट्टे साहेबांना देखील भेटले होते. पण पानपट्टे साहेबांनी माणसे कमी असल्यामुळे त्या सुविधेसाठी पुढच्या महिन्यात विचार करतो असे सांगितले. परंतु ह्या संदर्भात लवकरात लवकर विचार होऊन प्रत्येक प्रभाग कार्यालयात ही सोय चालू करण्यात यावी अशी आपणांस विनंती आहे.

प्रशांत केळूसकर :-

मध्यवर्ती करण्यासंदर्भात जो विषय निघाला त्याच्यावर मी बोलू इच्छितो. मुंबई महानगरपालिकेत १०८ नंबर त्याच्यासाठी राखीव करून घेतला असून ह्या नुसार त्याच्या सुविधा पुरविल्या जातात. आपल्या महानगरपालिकेतर्फ तीन डिजीटचा नंबर का घेण्यात येऊ नये. सदर बाबतीत आयुक्त महोदय आपण पाठपुरावा करून तीन डिजीटना नंबर मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.

ध्रुवकिशोर पाटील :-

प्रशांत केळूसकर :-

मँडम, एक महत्वाचा विषय आहे. माझ्या माहितीप्रमाणे केंद्र शासन आणि राज्य शासनाने एक जी.आर. काढलेला आहे. डिझास्टेल मॅनेजमेन्ट सिस्टम चालू करावी त्यासाठी सरकार आपल्याला ग्रॅन्ड देते. त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. लवकरात लवकर सुरु करण्यात यावा.

मा. आयुक्त :-

त्यामध्ये कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये आपले पैसे खर्च न होता केंद्रशासन किंवा राज्य शासनाचा निधी आणण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न सुरु आहे. त्या प्रयत्नाला आणखी गती देण्यात येईल. जेणेकरुन आपल्या निधीतून खर्च न करता राज्य शासनाच्या निधीतून खर्च करु.

नरेंद्र मेहता :-

सन्मा. सदस्यांचे तेवढच म्हणण होत की, नंबर एक द्या आणि ज्या-ज्या ठिकाणी तिकडेच तुम्ही पार्किंग करा. एका व्यक्तिला माहित नसते की, मी राहतो मला कोणत्या प्रभागामध्ये फोन करायचा तेवढच आहे. साहेब नंबर करायला काय हरकत नाही. दोन्ही क्लब करुन मंजूर करा.

डॉ. आसिफ शेख :-

मा. आयुक्त साहेब, जसा १०० नंबर पोलिस कंट्रोल रुमला जातो. मग तिकडे पोलिस संबंधित पोलिस स्टेशनला फोन करतात की इकडे असा असा प्रॉब्लेम आहे. त्याप्रमाणे आपले अॅम्ब्यूलन्स सेन्ट्रलाईज झाले पाहिजे. ९२३ किंवा ९२३ हा नंबर

मा. महापौर :-

दोन्ही ठराव क्लब करुन मंजूर करत आहे.

प्रकरण क्र. ६६ :-

सन्मा. सदस्य मदन उदितनारायण सिंह यांचा दिनांक १५/०३/२०१३ रोजीच्या पत्रान्वये दिलेला प्रस्ताव. --- मिरा भाईदर महानगरपालिका हृदीत लोकांच्या सेवेसाठी महानगरपालिका तर्फे उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तसेच शववाहिनीचे मध्यवर्ती केंद्र सुरु करणेबाबत.

ठराव क्र. ७० :-

मिरा भाईदर महानगरपालिका हृदीतील शहरवासियांकरीता महानगरपालिकेमार्फत रुग्णवाहिका व शववाहिनीची सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापूर्वी रुग्णवाहिका व शववाहिनी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामार्फत नागरीकांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येत होत्या. परंतु, शहराच्या टोकावर राहणाऱ्या नागरीकांना मुख्य कार्यालयामध्ये येऊन रुग्णवाहिका किंवा शववाहिनी उपलब्ध करुन घेणे खुप अडचणीचे व वेळखाऊ होते. करीता नागरीकांच्या मागणीनुसार रुग्णवाहिका व शववाहिनी प्रभाग समिती निहाय ठेवण्यात आलेली आहेत. जर पुनःश्च रुग्णवाहिका व शववाहिनी मुख्य कार्यालयामध्ये एकत्रितरित्या ठेवल्यास नागरीकांची गैरसोय होणार आहे. करिता सद्यस्थितीत रुग्णवाहिका व शववाहिनी ज्या त-हेने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे यापुढे देखील प्रभाग समिती निहाय उपलब्ध करुन देण्यात याव्यात. यामध्ये कोणताही बदल करु नये असा मी ठराव मांडत आहे. तसेच तीन अंकी टेलीफोन नंबर देण्यात यावेत व त्याची प्रसिद्धी करावी.

सुचक :- श्री. ध्रुवकिशोर पाटील

अनुमोदक :- श्री. जुबेर इनामदार

**ठराव सर्वानुमते मंजूर
ठराव वाचून कायम करण्यात आला**

सही/-
महापौर
मिरा भाईदर महानगरपालिका

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. ६७, सन्मा. सदस्य अँड रवि व्यास यांचा दिनांक १५/०३/२०१३ रोजीच्या पत्रान्वये दिलेला प्रस्ताव. -- महानगरपालिका हृदीतील एकाच इमारतीमधील सर्व सदनिकांना एकसमान दराने कर आकरणी करणेबाबत.

रवि व्यास :-

मिरा भाईदर महानगरपालिका हृदीतील एकाच इमारतीमधील सदनिका/दुकाने यांना वेगवेगळ्या दराने कर आकारणी झालेली आहे. करिता एकाच इमारतीमधील सदनिका/दुकाने यांना समान दराने कर आकारणी करणेबाबत मा. महासभा दि. २०/०३/२०१० प्रकरण क्र. ६३, ठराव क्र. ६६ अन्वये मान्यता देण्यात आलेली होती. तरी अजूनही ब-याच जुन्या इमारतीना समान दराने कर आकारणी झालेली नाही. वास्तविक पाहता पारित झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने आजपावेतो सर्व जुन्या इमारतीना समान दराने कर आकारणी होणे अपेक्षित होते.

'त. 'E/प्रॅ. ८५७८६९८ दि. २०/०३/२०१३

{ एकेगो. ४८

ज्या जुन्या इमारतींना समान दराने कर आकारणी झालेली नाही त्या सर्व इमारतींना समान दराने कर आकारणी करणेकरीता शहरात सर्व ठिकाणी या बाबतची जाहिरात करून नागरीकांचे अर्ज प्राप्त करून घेणेकामी ६ महिन्यांची मुदत देणेत यावी व त्याप्रमाणे समान दर कर आकारणी करणेची कार्यवाही करणेत यावी असा मी ठराव मांडत आहे.

ध्रुवकिशोर पाटील :-

ठरावाला माझे अनुमोदन आहे.

मा. महापौर :-

ठराव मंजूर करत आहे. “क” चा प्रस्ताव प्रशासनाने दिलेला आहे.

प्रकरण क्र. ६७ :-

सन्मा. सदस्य ॲड रवि व्यास यांचा दिनांक १५/०३/२०१३ रोजीच्या पत्रान्वये दिलेला प्रस्ताव. -- महानगरपालिका हृदीतील एकाच इमारतीमधील सर्व सदनिकांना एकसमान दराने कर आकारणी करणेबाबत.

ठराव क्र. ७१ :-

मिरा भाईदर महानगरपालिका हृदीतील एकाच इमारतीमधील सदनिका/दुकाने यांना वेगवेगळ्या दराने कर आकारणी झालेली आहे. करिता एकाच इमारतीमधील सदनिका/दुकाने यांना समान दराने कर आकारणी करणेबाबत मा. महासभा दि. २०/०३/२०१० प्रकरण क्र. ६३, ठराव क्र. ६६ अन्वये मान्यता देण्यात आलेली होती. तरी अजूनही ब-याच जुन्या इमारतींना समान दराने कर आकारणी झालेली नाही. वास्तविक पाहता पारित झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने आजपावेतो सर्व जुन्या इमारतींना समान दराने कर आकारणी होणे अपेक्षित होते.

ज्या जुन्या इमारतींना समान दराने कर आकारणी झालेली नाही त्या सर्व इमारतींना समान दराने कर आकारणी करणेकरीता शहरात सर्व ठिकाणी या बाबतची जाहिरात करून नागरीकांचे अर्ज प्राप्त करून घेणेकामी ६ महिन्यांची मुदत देणेत यावी व त्याप्रमाणे समान दर कर आकारणी करणेची कार्यवाही करणेत यावी असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. रवि व्यास

अनुमोदक :- श्री. ध्रुवकिशोर पाटील

ठराव सर्वानुमते मंजूर

ठराव वाचून कायम करण्यात आला

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका

प्र. नगरसचिव :-

२ के खाली प्रस्ताव आला आहे.

ध्रुवकिशोर पाटील :-

ठरावाचे वाचन केले.

जुबेर इनामदार :-

ठरावाला माझे अनुमोदन आहे.

नरेंद्र मेहता :-

सचिव साहेब, “क” च्या विषयाला आपल्याला माहित आहे की, काय बहुसंख्य लागते आमची सकाळपासून तीच विनंती आहे की, बजेट ऑलरेडी बाहेर पडलेले आहे. आता त्यात आर्थिक प्रशासकीय बदल होऊ शकत नाही. आमची इच्छा जरी असली तरी २६ तारखेला बजेट होणार आहे. २७ ला सुट्टी आहे २८ ला सभा लावावी आम्ही आहोत.

संभाजी पानपड्हे (मा. उपायुक्त) :-

मा. महापौराच्या परवानगीने बोलतो, मा. आयुक्तांसोबत काल आपली चर्चा झाली होती. नाले सफाई लवकरात लवकर व्हायला पाहिजे. बजेटची तरतुद आपण करणारच. बजेटची तरतुद प्रस्तावित केलेली आहे. त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे.

नरेंद्र मेहता :-

सन्मा. जुबेर इनामदारानी चांगल उत्तर दिल की, तुम्हाला कसे माहित की, प्रस्ताव मंजूरच करणार आहे.

संभाजी पानपड्हे (मा. उपायुक्त) :-

आम्ही प्रस्तावित केलेले नाही.

नरेंद्र मेहता :-

‘महानगरपालिका’ द्वारा दिलेला अनुमोदन आहे.

तुम्हाला कसे माहित की, ते मंजूरच होणार आहे.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

स्टॅन्डिंगने मंजूर केले.

नरेंद्र मेहता :-

महासभेमध्ये येणार आहे ना.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

आपण प्रस्ताव करु शकतो.

जुबेर इनामदार :-

आम्हाला शहराचा विकास करायचा आहे.

(सभागृहात गोंधळ)

नरेंद्र मेहता :-

महिला समितीचा विषय होता. तुम्ही सांगितले मला घाई होती. तुम्ही १२ महिने झोपतात. २८ ला सभा लावा आम्ही येतो.

मा. महापौर :-

आमच्याकडे २८ ला टाईम नाही.

गिता जैन :-

मँडम, शहराच्या विकासासाठी टाईम नाही असे बोलून चालणार नाही.

मॉरस रॉड्रिक्स :-

नाले पुरुन झाले आहेत आता ५-६ नाले साफ करायला

नरेंद्र मेहता :-

सचिव साहेब आम्ही तुमच्या विरुद्ध कोर्टात जाणार.

मॉरस रॉड्रिक्स :-

आता नाले राहिलेच नाहीत. एवढी घाई नाही की आठ दिवसातच हा विषय मांडला पाहिजे.

नरेंद्र मेहता :-

प्रस्ताव नाही, वाचला नाही काय बरोबर आहे कसे काय?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

सगळी चर्चा करून करतो.

नरेंद्र मेहता :-

गर्हनमेंटकडे चॅलेन्ज करणार, आम्ही कशी मंजूरी देणार.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

साहेब, एक दीड महिना जातो. नालेसफाईला मे मध्ये सुरुवात होते. पाऊस पडला की, प्रॉब्लेम येतो. फक्त ९०-९५ नात्याच्या कामाला सुरुवात केली.

मा. महापौर :-

ठराव मंजूर करत आहे.

गिता जैन :-

आमचा विरोध आहे.

नरेंद्र मेहता :-

मंजूर होऊ शकत नाही. आमचा विरोध आहे.

मा. महापौर :-

मग तुम्ही विरोध द्या.

नरेंद्र मेहता :-

तशी गरज नाही. सचिवांना माहित आहे “क” खाली आमच्या विरोधाची गरज नाही. मान्यतेची गरज आहे जी आम्ही देत नाही.

जुबेर इनामदार :-

सचिव साहेब किती लागतील.

मा. महापौर :-

तुम्ही वोटिंग द्या.

प्र. नगरसचिव :-

२ के खाली जो विषय आलेला आहे मनपा क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी कच्चे पक्के नाले सफाई करणे व येणा-या अंतर्गत सर्व कामाबाबत हा विषय सभा पटलावर घेण्यासाठी किमान ३/४ उपस्थित सदस्यांपैकी सदस्यांची मंजूरीची आवश्यकता आहे. आपल्यापैकी किती सदस्य ह्या ठरावाच्या बाजूने आहेत त्यांनी हात वर

करायचे आहेत. ह्या ठरावाच्या विरोधात जे आहेत त्यांनी हात वर करायचे आहेत. तटस्थ कोणी आहेत त्यांनी हात वर करायचे आहेत.

हेलन जॉर्जी :-

सन्मा. महापौर मँडम, गुरुवार, शुक्रवार आपला गूड फ्रायडे आहे आणि गुरुवारी पायधवणीचा पास आहे. पवित्र आठवडा आहे. ४० दिवस आपले उपवास चालू आहे. त्यामुळे २८ तारखेला तुम्ही मिटींग ठेऊ नका.

मा. महापौर :-

लावणार नाही, मला स्वतःला माहित आहे मीच नसणार. सुचक श्री ध्रुवकिशोर पाटील ह्यांनी मांडलेला २ क खाली जे मतदान आलेले आहे. बाजूने ४५ आहेत विरोधात ३३ आहेत आणि तटस्थ ५ आहेत. हा ठराव मंजूर करत आहे.

नरेंद्र मेहता :-

मंजूर होतो का? मा. आयुक्त महोदय क खाली विषय मंजूरीचा नाही. विषय घ्यायचा की नाही ह्यासाठी ठराव झालेला आहे.

प्रभात पाटील :-

मँडम एक मिनिट फक्त तुमचा वेळ घेणार आहे. विषय असा आहे. आपण जे सानुग्रह अनुदान मंजूर केलेले आहे. मागच्या वेळेला मी असच बोलले. मार्च एन्ड होतो आहे. आणि लिंक वर्करना सानुग्रह अनुदान दिलेले नाही. संगणक चालकांचा विषय पेन्डींग आहे. कधी करणार, की पुढल्या वर्षी देणार आहेत. ते विषय का राहिले आहेत. मी तुमच्याकडे येऊन त्या प्रश्नाचे उत्तर विचारेन.

मा. महापौर :-

मँडम, तुम्ही माझ्याकडे या. मा. आयुक्त साहेब आपण जॉइन्टली बसून मी तुम्हाला ह्या प्रश्नाचा जवाब देते. सभा संपली असे मी जाहिर करते.

सभा संपत्त्याची वेळ - दु. २.०० वा.

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव

मिरा भाईंदर महानगरपालिका